

Asian Paints Limited

Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111

www.asianpaints.com

APL/SEC/40/2024-25/5

9th April 2024

**BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Security Code: 500820

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Symbol: ASIANPAINT

Sir/Madam,

#### Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of notice given to the members of the Company in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013, read with the Rules issued thereunder, and the Listing Regulations, inter alia, informing them about the resolution proposed to be passed by Postal Ballot Notice through e-voting process only and details thereof.

The notice was published in the following newspapers on 9th April 2024 (including e-editions wherever applicable):

- i. All India editions of Economic Times in english;
- Mumbai editions of The Free Press Journal in english;
- Mumbai edition of Navshakti in marathi: and
- iv. Maharashtra editions of Maharashtra Times in marathi.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For **ASIAN PAINTS LIMITED** 

R J JEYAMURUGAN **CFO & COMPANY SECRETARY** 

Encl.: as above



## 'SWAMIH Fund to Help Complete Homes in 3 Years'

New Delhi: The government backed SWAMIH (Special Window for Affordable and Mid-Income Housing) Fund has helped complete over 28,000 homes and is projected to deliver another 60,000 homes in the next three years. According to the National Real Estate Development Corporation (NAREDCO), the fund also played a critical role in the growth of al estate and infrastructure sector having successfully unlocked liquidity of more than ₹35,000 crore.

A joint report by property consultant Anarock and industry body Nared co also found that housing inventory overhang has seen a significant drop

than 5.31 L

top 7 cities.

report by

units are

In 2024, more over the last 10 years. The pan-India housing inventory overexpected to be hang stood at 15 months at the end of 2023 - displaying a poaccording to a sitive decline from 41 months in 2017, when available inventory

was at its peak. "Housing demand and new supply in the top seven cities have soared in the last 10 years, particularly post the pandemic, and housing sales are now aligned with new launches," said Anuj Puri, chairman, Anarock group. About 28,27 lakh units were sold in the top seven cities between 2014 and 2023, while cumulative new launchesstoodatover29.32 lakh units Residential property prices have also registered significant demand-led

sing prices have appreciated in the range of 25-60% across these cities. Data indicates that at least 44% more units were completed in 2022 as compared to 2021. As of 2023, the top seven cities saw completion of nearly 4.33 lakh units while in 2024 it is estimated that more than 5.3t

growth across the top seven cities.

Over the last decade, average hou-

60,000 More

Faizan.Haidar@timesgroup.com

reshaping the landscape of the sector, experts said. With the surge in demand for flexible offices, industry players are strategically aligning through mergers and acquisitions to fortify their market presence and expand their offerings. India has over 250 flexible office providers

"We believe that large players together command almost 60% of India's flex workspace market share by area," said Prateck Jhawar, MD & head-infrastructure and real assets investment banking at Avendus Capital. "Given the brand recognition, value proposition, product differentiation, execution capabilities and other key moats the larger players enjoy, they are the best placed to gain the most as the sector grows to 126 million sq ft by

# More Mergers Likely as Flex Workspaces Look to Expand

Industry players seen strategically aligning through M&As to boost market presence

Kallash.Babar@timesgroup.com

Mumbai: The rapid growth of flexible workspaces and coworkingoffices across India is driving the sector towards transforms tion and the trajectory is expected to culminate in a wave of consolidation among industry players,

including global names such as WeWork, IWG and Brookfield.

Scaling Up Market experts foresee 10-

India hosts over 250 flexible office providers

Consolidation reflects the growing maturity of India's flexible workspace market

mand for an integrated live-work-

flight-to-quality trend. This ex-

With rising demand for purpo-

se-built work spaces, office pro-

perty owners can capitalise on the

opportunity by adding tailored so-

lutions like coworking spaces to

their product mix. At Brookfield,

we have strategically responded

to these market shifts by integra-

the way for consolidation.

15 major operators leading India's flex workspace market share Alliances through mergers enable providers to offer diverse solutions for businesses

2028 from 61 million sq ft in 2023." ting flexible workspaces into our According to Ankit Gupta, presiportfolio for focused growth," dent, Brookfield Properties, India Gupta said. is a global talent hub and the de-Recent deals, including Brookfi-

eld's acquisition of CoWrks, Oyo's play environment is driving a takeover of Innov8 and AltF Co-Working's purchase of Daftar Intends to coworking spaces, paving dia, has set the stage for further consolidation in the sector.

"The consolidation within the flex office segment is on the horizon," said Anuj Munot, founder & CEO, UrbanWrk, "It presents an opportunity for companies seeking to expand through inorganic growth, as well as entities that have established a strong foundation on factors like acquiring the right properties, nurturing positive re lationships with landlords, effectively acquiring clients, and ultimately creating a sustainable and profitable business model."

Jhawar believes that mirroring mature markets like the US and South-East Asia, sustaining a largo number of flex operators in the long term is untenable. India's evolving sector will consolidate over the next few years, leaving 10 15 major operators leading the market share.

The consolidation activities underscore the growing maturity of the flexible workspace market in India. From established players to emerging startups, companies are seeking synergies and scale to capitalise on the burgeoning de mand for coworking spaces, serviced offices and managed workplaces across key metropolitan centres and emerging business hubs.

The alliances formed through mergers are expected to enable flexfble workspace providers to diversify service portfolios, offering a comprehensive suite of solutions tailored to meet the diverse needs of businesses ranging from startups to established enterprises.

# India Inc CXOs' Pay Packets are Getting Fatter

Median CEO package rose 35% to ₹9.3 cr in FY24 from pre-covid levels, says a report

Bengaluru: C-suite pay in India Incis on the rise - and so is pay at

Median CEO compensation shot up to \$9.3 crore in fiscal 2024, 35% higher compared with pre-Covid levelsof 65.9 crore in FY20, the Deloitte India Executive Performance and Rewards Survey has revealed.

The average CEO compensation was \$13.8 crore in FY24, up 40% from ₹9.8 crore four years earlier, because of the presence of some outliers on the higher end.

The survey covered more than

CEO Compensation in India: Up, Up and Away

-	Median CEO compensation (1 or)		Average CEO compensation (t cr)	
	2020	2024	2020	2024
CEO (promoter+ professional)	6.9	9.3	9.8	13.8
Promoter CEOs	6.0	11.9	10.0	16.7
Professional CEOs	7.1	8.9	9.7	13

The wide gap between median and average CEO componsation (rs.3 crore vs rt3.6 cr) indicates the wide range of compensation numbers and some outliers on the higher end. Source: Deloitte India's 2024 Executive Performance and Rewards Survey

life stages, with most having an annual turnover of ₹1,000 croreplus, but did not include any pubc sector companies

About three out of every four CE-Os in India now earn more than ₹5 crore, the survey has found. CEOs earning more than ₹20 crore in target total compensation has doubled over the last four years. Eve-

400 companies across sectors and ry second CEO had a target compensation of more than 710 crore in FY24, compared with every third CEO in FY20.

> More than 50% of overall CEO compensation was at-risk (linked to short-term and long-term incentives). For professional CEOs, payat-risk at 57% was much higher than for promoter CEOs at 47%. Professional CEOshave 25 % of the-

ir target compensation delivered through long-term incentives, which for most companies is paid through share-linked incentives.

PROMOTER VS PROFESSIONAL CEOS

CEOs who are also promoters or members of the promoter family had a median pay of ₹11.9 crore in FY24 and \$16.7 crore on an average. For professional CEOs, the me dian pay and average pay were 78.9 crore and \$13 crore, respectively. Over the post four years, the ratio of promoter-to-professional CEO

compensation has increased significantly the survey has found. The number of promoter CEOs earning more than (20) crore has increased fourfold over the last four years, "Promoter CEO compensation has been outpacing professional CEO compensation," said Dinkar Pawan, director Deloitte India, pointing out that promoter CEOs don't have long-term incentives, but only

#### FULL FUNCTIONALITY EXPECTED IN A FEW MONTHS

## Tata Arm's Military Grade Satellite Placed in Orbit

Manu.Pubby@timesgroup.com

New Delhi: India's first military grade geospatial satellite manufactured in the private sector has been successfully launched and placed in orbit, with full functionality expected to be achieved within a few months.

Built by Tata Advanced Systems (TASL) at its Vemagal facility in Karnataka, the TSAT-IA was onboard the Bandwagon-1 mission launched by SpaceX's Falcon 9 rocket in Florida.

The sub-metre resolution imaging satellite has given a signal that it is in the right orbit and tests will be run on it for the next few weeks before it is fully functional, TASL officials said. The satellite will provide mili-

tary grade imagery with high resolution of less than one metre per pixel that will be downloaded and processed at a ground centre in India that is being built by While India has a few military

spy satellites built by ISRO, this if the first such initiative in the private sector. "This is a first step," Sukaran

Singh, chief executive officer and managing director of TASL, The company plans to put up a

constellation of such satellites in the future and its manufacturing facility is geared to produce up to 25lowearth orbit (LEO) satellites annually. The satellites are being

manufactured in collaboration with Satellogic Inc, a leader in sub-metre resolution earth observation satellites.

"Our partnership with Satello gic has enabled us to deliver an assembled and tested in India, best-in-class, sub-metre optical satellite which was launched by SpaceX," Singh said A unique feature of the TASL

programme is that the ground control will remain in India, which will enable secrecy of the coordinates that are required to be monitored by the armed forces In the past, exact coordinates and timings for monitoring had to be shared with foreign vendors.

Once it is operational, satellite imagery can also be offered to fri endly foreign countries in the fu ture, besides meeting the requi rements of Indian armed forces TASL is learnt to have already be en contacted for export orders.

## Air India to Make B'luru its Third Hub in the Country to elevated customer experience

Our Bureau

New Delhi: Air India(AI) will use Benagluru as its hub for south India, its third in the country, the Tata Group airline said on Monday. For this, the airline has entered into an agreement with Bengaluru's Kempegowda International Airport, under which it will strengthen its flight network at the airport, establish a lounge on its domestic side, and establish a maintenance repair and over haul (MRO) facility there.

The Tata Group operates fullservice airlines Air India, Vistara and budget carrier Air India

"Airline-airport synergy is key

and efficient operations, while Bengaluru is highly attractive as an origin and destination market as well as a connecting hub, Campbell Wilson, chief executive of Air India, said in a joint sta "We are, therefore, de tement lighted to be strengthe

ning our relationship with BIAL with a view to developing a greater presence at the airport, expan ding air connectivity, and building a major MRO centre."

Earlier, the airline had said that it would establish an MRO facility at Bengaluru airport with an investment of around ₹1,300 crore. Mumbai and New Delhi are Al's other two hubs.

Place: Mumbai

Date : 8" April 2024

lakh units will be completed.

Asian Paints Limited CIN: L24220MH1945PLC004598

Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (East), Mumbai - 400 055 Tel: +91 22 6218 1000 Website: www.asianpaints.com Email: investor relations@asianpaints.com

#### POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) and/or re-enactment(s) thereof for the time being in force), guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("the MCA") vide General Circular No. 09/2023 dated 25" September 2023 and other relevant circulars issued by the MCA from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any other applicable laws and regulations, the Company has completed dispatch of the Postal Ballot Notice on Monday, 8" April 2024 through electronic mode only, to those members whose e-mail id's are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Saturday, 30th March 2024, seeking approval of the shareholders of the Company by Postal Ballot through electronic means, for the following matters:

Sr. No.	Type of Resolution(s)	Resolution(s)
1,		Appointment of Dr. Gopichand Katragadda (DIN: 02475721) as an Independent Director of the Company to hold office for a period of five consecutive years from 1"April 2024 to 31" March 2029.
2.	Ordinary	Ratification of the remuneration payable to Joshi Apte & Associates, Cost Accountants (Firm Registration No.: 000240), Cost Auditors of the Company for the financial year ending 31" March 2024.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL"), an agency authorised by MCA. to provide remote e-voting facility. The detailed procedure for remote e-voting is listed as a part of the Postal Ballot Notice. Remote e-voting schedule

Cut-off date for eligibility of remote e-voting	Saturday, 30* March 2024	
Commencement of remote e-voting period	Tuesday, 9*April 2024	
Conclusion of remote e-voting period	Wednesday, 8" May 2024	

Please note that communication of assent or dissent of the members would only take place through the remote e-voting system. The voting rights of the members shall be in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. Once the vote on the resolution(s) is cast, members shall not be allowed to change it subsequently.

The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on Wednesday, 8° May 2024 and the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

The Board of Directors have appointed Mr. Makarand M. Joshi (Membership No.: 5533, COP: 3662), failing him Ms. Kumudini Bhalerao (Membership No.: 6667, COP: 6690), Partners, Makarand M. Joshi & Co., Company Secretaries, as the Scrutinizer for conducting e-voting process for Postal Ballot in a fair and transparent manner

The Postal Ballot Notice is available on the website of the Company www.asianpaints.com, on the website of NSDL at www.evoting.nsdi.com and website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com.and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com. Shareholders holding shares in electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their respective Depository Participant.


Shareholders holding shares in physical form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the said details in the prescribed Form ISR-1 with Registrar and Share Transfer Agent ('RTA') of the Company, Link Intime India Private Limited (erstwhile TSR Consultants Private Limited). The shareholders can access the relevant forms on the Company's website at https://www.asianpaints.com/ShareholderServiceRequest.html

Alternatively, you may register your email id with RTA on the temporary basis to ensure the receipt of the Postal Ballot Notice by visiting the link: https://liiphweb.linkintime.co.in/Email/Reg/Email\_Register.html on or before Monday, 29" April 2024 and completing the registration process as guided therein.

For details relating to remote e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case of any queries relating to voting by electronic means, shareholders may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or call at nos.: +91 22 4886 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL, or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, at

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any other person authorized by the Chairman after completion of the scrutiny of the e-voting and the results will be declared on or before 5.00 p.m. IST Friday, 10" May 2024. The declared results along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company (www.asianpaints.com) and on the website of NSDL (www.evoting.nsdl.com) immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him. The results along with the report of the Scrutinizer shall also be immediately forwarded to BSE and NSE, where the equity shares of the Company are listed.

> For ASIAN PAINTS LIMITED R J JEYAMURUGAN **CFO & COMPANY SECRETARY**



In challenges, lies our path to growth.

the unit located in the Murlidhar Compound on the Bhiwandi-Kalyan Road. The fire broke out at around 2.25pm and was doused within an hour. The cause of the blaze is yet to be ascertained.



#### Woman falls prey to quick earning fraud, loses ₹10L in a week

SOMENDRA SHARMA /

A 59-year-old insurance agent lost Rs10.8 lakh in a week after falling prey to like-avideo-and-earn prepaid task fraud. In her complaint lodged on Sunday, the Ambernath resident said that she got in touch with the scammers after coming across a Telegram account, advertising easy earning opportunities from the comfort of home.

Initially, the cyber crooks gave the 'task' of liking YouTube videos and they even paid around Rs1,600, said the woman. Further, they asked her to pay a bigger amount for more earnings. Without thinking twice, the complainant transferred Rs10.8 lakh in different accounts in 19 transactions between March 29 and April 4.

The fraudsters gave her prepaid tasks of liking YouTube videos; even paid her **₹1,600** 

She finally sensed the scam after the cons asked her to pay more for withdrawing her earnings. Later, they also stopped responding to her. A case has been filed against the unknown fraudsters under section 66D (cheating by personation by using computer resource) of the Information Technology Act. The complainant has also provided the mobile numbers used by the scammers, links shared and the beneficiary account details to the police.

Owing to the rising menace, the state cyber department last year issued an advisory for the citizens. Cautioning the public against quick earning opportunities, the advisory read, "The scammers ask targets to watch YouTube videos and get paid. Citizens are requested to avoid such calls and block them. Easy money for tasks is a scam for sure."

# Wilson gymkhana: HC wants to see lease nod provisions No relief at this stage; HC grants till April 10 to place details on record

**URVI MAHAJANI** / MUMBAI

The Bombay High Court on Monday asked the United Church of North Indian Trust Association (UCNITA), which manages Wilson College, to show provisions under which it was seeking continuance of the lease of the college gymkhana which has expired.

Justice Amit Borkar asked UCNITA to show by April 10 the provisions and also precedent judgments. The HC was hearing a plea by UCNITA seeking to re-acquire the over-110-year-old gymkhana on Marine Drive.

The district collector, in the December 2023 order, had decided to take over the gymkhana land citing mismanagement and violation of lease rules. It was upheld by the Maharashtra Revenue Tribunal by an order dated December 5, 2023.

FPJ NEWS SERVICE / MUMBAI

In the Antop Hill firing mat-

ter, where a 30-year-old man

was shot by his history-

sheeter friend on Saturday,

the police arrested the ac-

cused's wife and also de-

tained his friend for further

The victim, Akash Kadam,

was shot in his stomach and

is currently out of danger af-

ter surgery at Sion Hospital.

Shettiyar, is still on the run.

along with the existing sec-

tions of 307 (attempt to mur-

der), they have now added

section 120B (criminal con-

According to the police,

accused,

interrogation on Sunday.



The petition has sought quashing of the tribunal's order. Their counsels, Prasad Dhakepalkar, Atul Damle and Saket Mone, said they were not given a hearing before the

passing of the order. However, Justice Borkar pointed out the show cause notice issued by the authorities and also that it provides detailed reasoning for not continuing the lease. The judge also asked the petition-

Antop Hill shooting: Wife, friend

of suspected shooter detained

The man is on the run and police are looking for him

spiracy) to the FIR. The ac-

cused's wife and partner-in-

crime is a 26-year-old

woman, who was arrested af-

ter her role in the crime

It was revealed that she 'in-

stigated' her husband, as a

couple of days before the in-

cident, Kadam had shown up

at Shettiyar's residence, de-

manding repayment of a

loan. Another friend of Shet-

tiyar is suspected to be the

man who provided him with

"The wife and the friend

both are cooperating with

the investigation. The search

for Shettiyar is on, with eight

teams of police engaged in

the country-made pistol.

came to light.

any proposal for renewal of

Justice Borkar said he was not inclined at this stage to grant any relief, but granted time to petitioners till April 10 to place details on record.

The court also said it will decide later whether to allow the intervention application filed by the Wilson College Alumni Association. Their advocate Rajan Jaykar al-

it," said an official.

Police sources revealed

that Shettiyar has several

similar cases in his name

and has 'spots' where he

tends to hide after commit-

ting crimes. By interrogating

his wife, friend, and the vic-

tim, who used to be Shetti-

yar's close aide before their

fallout, the police are trying

During the early hours of

Saturday, between 5am to

5.45am, while Kadam was

asleep at his residence, Shet-

tiyar allegedly entered the

house and shot him. The

matter was reported by

Kadam's mother, who lives

to unearth his hiding spots.

The show cause notice issued by the authorities provides detailed reasoning for not continuing the lease. The petitioner must show if it had submitted any proposal for renewal of the lease. The court is not inclined to grant any relief to the petitioner at this stage.

**Bombay High Court** 

leged that the collector's order was "arbitrary", and was taken "without following due process of law".

Recently, the government decided to lease 1 lakh sq ft of the land to Jain International Organisation to build a gymkhana.

The college has also announced the appointment of a committee to inquire into the circumstances that led to the loss of its gymkhana.

#### 10 yrs in jail for raping minor **AGENCIES / THANE**

A special court on Monday sentenced a man to 10 years of rigorous imprisonment for raping his four-and-halfyear-old neighbour. Judge D S Deshmukh convicted Shivaji Dhadave, 32, under the Protection of Children from Sexual Offences (POC-SO) Act.

The judge also imposed a fine of Rs10,000 on Dhadave to be given as compensation

On October 10, 2016, both parents were away and left the victim and her one-yearold sibling alone at home with the door latched. The accused managed to enter the house, picked up the victim, and took her to his house where he raped her.

for the victim.



Shirts kept to dry on fences at a Marine Lines traffic island installation

# 'Lifting of 2 Barfiwala spans enough to fix alignment issue'

Opines IIT- B on the VJTI report that recommended jacking up four spans to level the 2mt gap between both the structures

SHEFALI PARAB-PANDIT /

Instead of four, the lifting of two spans of the CD Barfiwala flyover will facilitate its alignment with the Gokhale bridge, said the Indian Institute of Technology Bombay (IIT-B) on Monday, while giving its opinion on the report submitted by the Veermata Jijabai Tecnological Institute (VJTI). The latter has recommended the jacking up of four spans, which would have cost Rs9 crore, to level the two metres gap between both the structures. With the IIT-B's suggested modification, one side of the bridge can be aligned with Rs3 crore.

'The alignment job can be done in 90 days as per the VJTI's report. We will expedite the work and complete it by June 30 to minimise the traffic congestion," said a civic official. Currently, the BMC has prioritised the alignment of the north side of the bridge.



In its report submitted to the BMC last month, the VJTI has proposed to lift the flyover's last four spans. However, the civic body approached the IIT-B for a second opinion and a site inspection, which would help it to take a final decision. After inspection of the site, the IIT-B principally agreed to the VJTI's, except for the said change. Accordingly, the latter will now prepare the drawings on the

will also oversee the work on the site, said civic sources.

The BMC has also expedited the work on the second side of the Gokhale bridge, which is yet to be opened. All the girders are expected to arrive in Mumbai by April 22. Accordingly, the assembly work will be completed by the month's end, while the launching is expected in May,



Place: Mumbai

Date: 8th April 2024

**Asian Paints Limited** 

**CIN:** L24220MH1945PLC004598 Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (East), Mumbai - 400 055 Tel: +91 22 6218 1000 Website: www.asianpaints.com

#### POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) and/or re-enactment(s) thereof for the time being in force), guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ( 'the MCA') vide General Circular No. 09/2023 dated 25th September 2023 and other relevant circulars issued by the MCA from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any other applicable laws and regulations, the Company has completed dispatch of the Postal Ballot Notice on Monday, 8th April 2024 through electronic mode only, to those members whose e-mail id's are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Saturday, 30th March 2024, seeking approval of the shareholders of the Company by Postal Ballot through electronic means, for the following matters:

Sr. No.	Type of Resolution(s)	Resolution(s)
1.	Special	Appointment of Dr. Gopichand Katragadda (DIN: 02475721) as an Independent Director of the Company to hold office for a period of five consecutive years from 1st April 2024 to 31st March 2029.
2.	Ordinary	Ratification of the remuneration payable to Joshi Apte & Associates, Cost Accountants (Firm Registration No.: 000240), Cost Auditors of the Company for the financial year ending 31st March 2024.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL'), an agency authorised by MCA, to provide remote e-voting facility. The detailed procedure for remote e-voting is listed as a part of the Postal Ballot Notice Remote e-voting schedule

Cut-off date for eligibility of remote e-voting	Saturday, 30 <sup>th</sup> March 2024
Commencement of remote e-voting period	Tuesday, 9 <sup>th</sup> April 2024
Conclusion of remote e-voting period	Wednesday, 8 <sup>th</sup> May 2024

Please note that communication of assent or dissent of the members would only take place through the remote e-voting system. The voting rights of the members shall be in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. Once the vote on the resolution(s) is cast, members shall not be allowed to change it subsequently.

The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on Wednesday, 8th May 2024 and the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

The Board of Directors have appointed Mr. Makarand M. Joshi (Membership No.: 5533, COP: 3662), failing him Ms. Kumudini Bhalerao (Membership No.: 6667, COP: 6690), Partners, Makarand M. Joshi & Co., Company Secretaries, as the Scrutinizer for conducting e-voting process for Postal Ballot in a fair and transparent manner.

The Postal Ballot Notice is available on the website of the Company www.asianpaints.com, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com

Shareholders holding shares in electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their respective Depository Participant. Shareholders holding shares in physical form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the said details in the prescribed Form ISR-1 with Registrar and Share Transfer Agent ('RTA') of the Company, Link Intime India Private Limited (erstwhile TSR Consultants Private Limited). The shareholders can access the relevant forms on the Company's website at <a href="https://www.asianpaints.com/ShareholderServiceRequest.html">https://www.asianpaints.com/ShareholderServiceRequest.html</a>.

Alternatively, you may register your email id with RTA on the temporary basis to ensure the receipt of the Postal Ballot Notice by visiting the link: <a href="https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html">https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html</a> on or before Monday, 29th April 2024 and completing the registration process as guided therein.

For details relating to remote e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case of any queries relating to voting by electronic means, shareholders may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at nos.: +91 22 4886 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL, or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, at

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any other person authorized by the Chairman after completion of the scrutiny of the e-voting and the results will be declared on or before 5.00 p.m. IST Friday, 10th May 2024. The declared results along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company (www.asianpaints.com) and on the website of NSDL (www.evoting.nsdl.com) immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him. The results along with the report of the Scrutinizer shall also be immediately forwarded to BSE and NSE, where the equity shares of the Company are listed.

For **ASIAN PAINTS LIMITED** 

**R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY** 

#### **☆** Karnataka Bank Ltd

Regional Office, Mumbai PHONE: 022-35008017/35128482/ 2nd Floor, E Block, The Metropolitan, E-Mail: mumbai ro@ktkbank.com Plot No.C-26 & 27, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 CIN: L85110KA1924PLC001128

NOTICE U/S 13(2) & (3) OF SARFAESI ACT 2002 1 Mr. Khirod Kumar Sahoo S/o Mr. Fakircharan Sahoo.

2] Mrs. Bhanumati Sahoo W/o Mr. Khirod Kumar Sahoo Both are addressed at: Flat No.B-401, Plot No.80, Hari Om Complex, Sector 18,

Kamothe, Raigad, Navi Mumbai-410208

Also at: Flat No A-204, 2nd Floor, Block No.5, Viviana Apartment, Village Dhamote, Tal The PSTL A/c No. 5967001800004101 for Rs.13,34,409.00 availed by You No.1] Mr

Khirod Kumar Sahoo is the borrower and you No.2] Mrs. Bhanumati Sahoo is a join borrower at the relevant time and even up-to now at our Navi Mumbai Kamothe Branch as been classified as Non-Performing Asset on 04.03.2023 and that action unde SARFAESI Act has been initiated by issuing a detailed Demand Notice under Sections 3(2) & 13(3) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement ecurity Interest Act. 2002. by the Authorised Officer of the Bank on 18.03.2024 to all o ou. We are publishing this Demand Notice by observing the procedures laid down in the SARFAESI Act 2002 and rules there under. The total liability as on 17.03.2024 due to the pank is Rs.9,01,467.70 (Rupees Nine Lakhs One Thousand Four Hundred Sixty Seven and Paisa Seventy Only) with rate of interest @ 9.45% Compounded Monthly and Interest to be

You are called upon to pay the same within 60 days from the date of this paper publication Brief description of assets: All that piece and parcel in respect of Residential Flat No 204, admeasuring 337.99 sq.ft. Carpet area, A Wing, on the 2nd Floor, Building knowr as Viviana Apartment, situated at S No. 87/43,87/44, 87/45,87/46 at Village Dhamote. Please note that I, the Authorised Officer of the secured creditor Bank intend to enforce th

aforesaid security in the event of failure to discharge your liabilities in full on or before the expiry of 60 days from the date of this publication.

urther, your attention is drawn to the provisions of Section 13(8) of the Act, wherein the time for edemption of mortgage is available only up to the date of publication of notice for public auction

Chief Manager & Authorised Officer Date: 06.04.2024 Place: Mumbai

Bldg No. 2, Unit No. 201-202 & 200A-200B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road,

**asrec** Chakala, Andheri (East), Mumbai-400 093. NOTICE OF SALE OF IMMOVABLE PROPERTIES TO THE BORROWERS/

GUARANTORS/MORTGAGORS UNDER RULE 8(5)(d) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 THROUGH SALE UNDER THE PRIVATE TREATY WHEREAS, ASREC (India) Limited acting in its capacity as Assignee of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd vide assignment agreement dated 25.03.2021 under ASREC PS-12/2020-21 TRUST has acquired the secured debt with underlying securities from the original lender Bharat

Co-operative Bank (Mumbai) Ltd (Assignor Bank).
The undersigned being Authorized Officer of ASREC (India) Ltd. is empowered to issue this notice of sale and exercise all the powers of sale under the provisions of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the Rules

ramed thereunder, therefore gives you this notice as under: -

You have committed default in payment of the outstanding dues aggregating to 1. Rs. 22,08,08,471.00 (Rupees Twenty-Two Crore Eight Lakh Eight Thousand Four Hundred and Seventy-One Only) as on 31.05.2019 (together with further interest, expenses costs, charges, repayment if any etc...) 2. Rs. 1,66,50,959/- (Rupees One Crore Sixty-Six Lakh Fifty Thousand Nine Hundred and Fifty-Nine Only) as on 14.06.2019 (together with further interest, expenses costs, charges, repayment if any etc.,) in respect of the advances granted by the Assignor Bank ir the accounts of 1. M/s. Vinyl Plast & 2. M/s Shrink Wrap within the stipulated period of 60 days as mentioned in the Demand Notice dated 25.06.2019 under Sec. 13 (2) of the said Act serve upon you the borrower & guarantors & you have committed default in payment of the outstanding dues. Therefore, in exercise of the powers conferred under Section 13(4) read with Enforcement o Securities (Interest) Rules, 2002, the Authorized Officer of ASREC (India) Limited took physica possession of the Properties more particularly described in Schedule here under on 19.12.2022 For Unit B-14 and 19.04.2023: For Unit B-13.

You are hereby informed that undersigned intend to put the Properties for sale under Rule 8(5)(d i.e. Private Treaty of the said SARFAESI Act, 2002 and after expiry of period of 30 days from the date of this notice by way of private treaty with aggregate reserve price of **Rs. 348.00 Lakhs** for Unit Nos B/13 & B/14 situated on the Ground Floor of "B" Bulding, 'Nand Dham Industrial Estate', Marol Nand-Dham Udyog Premises Co-operative Society Ltd., Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai- 400 059 on such terms settled between the ASREC (India) Limited & the

proposed purchaser/s in writing.

In view of this we hereby give you notice of 30 days that the aforesaid mortgaged Properties shall be sold by way of **Private treaty** under SARFAESIAct. The undersigned hereby calls upon you to pring better offer than **Rs. 348.00 Lakhs**, and/or send us your confirmation in writing along with

25% of the amount of offer within 30 days of receipt of this letter. If the undersigned does not receive either of these within 30 days, from this day, it would b assumed that you have no better offer to bring and it shall be deemed to be accepted by you the Your attention is hereby invited to provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAES Act

The internation is release invited to provisions a sub-securior (a) of securior 150 to the SART ASSIAC, in respect of time available, to redeem the secured assets by making payment of our entire due with all costs, charges and expenses incurred at any time before above date fixed for sale. his 30 days' notice is being issued without prejudice to all our other rights and remedies available In law or contract or both, in respect of the financial assistance and the right to proceed/file/continue proceedings in the Recovery Application before the Debt Recovery Tribuna and to proceed with the execution of the order or de cree obtained/to be obtained from the DRT. SCHEDULE

Unit No. B/13 admeasuring 1303 sq. ft containing Mezzanine area of 540 sq.ft. situated on the Ground Floor of "B" Building, 'Nand Dham Industrial Estate', Marol Nand-Dham Udyog Premises Co-operative Society Ltd., Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai- 400 059,

owned by Mr. Chandrahas Vasudev Kamath, Prop. of M/s. Plastic International.

2. Unit No B/14 admeasuring 1077 sq. ft carpet area containing Loft area of 520 sq. ft. situated on the Ground Floor in "B" Wing of Nand Dham Industrial Estate, Marol Nand Dham Udyog Premises Co-operative Society Limited constructed on land bearing Survey Nos.502, 504, 525, 524, 523, 549, 554, 559, 558, 551, 550, 8 545 situated at Marol Maroshi Road, Andheri (East),

Date: 08.04.2024

For ASREC (India) Ltd. (Sunil Korgaonkar Authorized Officer

Notice is hereby given that M/S. ENDMARK LOGISTICS PVT. LTD. a Privat Limited Company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at C-25 Bharat Mahal CHS, Opp. Fire Brigade, Kopri Colony Thane (East) – 400603 (hereinafter referred to as 'the said Owner') has agreed to sell, transfer and convey the premises (hereinafter referred to as 'the said Premises') more particularly described in the Schedule hereunder written. have been instructed by my clients to investigate the title of the said Owner to

Any person or persons having any claim, demand or share in respect of the said premises described herein below or any part thereof either by way of sale agreement for sale, lease, sub-lease, tenancy, leave and license, development right, mortgage, charge, lien, gift, exchange, release, trust, maintenance, bequest, inheritance, possession, occupation, Memorandum of Understanding, arrangement, easement, beneficial interest or otherwise lowsoever, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office at 103, Shri Sadan, Phadke Lane, Brahman Society Naupada, Thane - 400 602 within a period of 14 days from the date of publication of this notice together with supporting documents duly notarized as true copy, failing which, claims and/or demand if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

**SCHEDULE ABOVE REFERRED TO** 

ALL THAT premises being residential Flat bearing Flat No. 601, admeasuring 52.33 sq. mtrs (Carpet area), on the 6th Floor, along with 1 Mechanical Parking Space in Tulsi Vrindavan CHS LTD. standing on land bearing Tika No. 3, having previous CTS No. 595 now renumbered as CTS No. 595/A of TP Scheme I situate at Brahmin Society, Hari Krishna Pendse Cross Lane, Village Naupada, Thane (W.) -400 602.

Date: 08.04.2024

Adv. Vishwas M. Kulkarni

#### केनरा बैंक Canara Bank 🛆 Firficiaz Byndicate

Arm Branch - I, Mumbai,37, Khsamalaya, Opp Patkar Hall, New Marine Lines, Thackersay Marg, Mumbai – 400 020Email : cb2360@Canarabank.com Tel. 022-22065425 / 30 Web: www.canarabank.com

#### SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Symbolic possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 10/05/2024 for recovery of Rs. 9,54,61,786.74 (Rupees Nine Crore Fifty Four Lakh Sixty one Thousand Seven Hundred Eighty Six and Seventy Four Paise Only) and further

nterest and other charges from 01.04.2024 onwards due to the ARM-I Branch of Canara

Bank from M/s Venmitra Systems Prop- Mr Dhananjay Venkatesh Kamath (Borrower

and Mrs. Mrs Parita Dhananiay Kamath (Guarantor)

(-u						
Lot No.	Description of property	Reserve Price	EMD			
Lot No. 1	Unit No 210 along with loft at 2 nd Floor, Nirman Industrial Estate Premises Soc Ltd New Link Road Chincholi Link Road Malad West	97,20,000.00	9,72,000.00			
Lot No 2	Unit No 212 along with loft at 2 nd Floor, Nirman Industrial Estate Premises Soc Ltd New Link Road Chincholi Link Rossad Malad West 400064.	1,08,00,000.00	10,80,000.00			
Lot 3	Flat No A 204, 2nd Floor, A wing, Anmol Co Op Hsg Soc Plot No B 4, S V Road, Goregaon	2,11,00,000.00	21,10,000.00			

West Mumbai 400104 The Earnest Money Deposit shall be deposited on or before 09/05/2024 upto 5 p.m. There is no encumbrance to the knowledge of the Bank.

EMD amount of 10% of the Reserve Price is to be deposited by way of Demand Draf n favour of Authorized Officer, Canara Bank, ARM-1 Branch, Mumbai or shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer to credit of account of Canara Bank, ARM-1 Branch. Mumbai A/c No.209272434 IFSC Code CNRB0002360 on or before 09/05/2024 upto 5.00 pm and other documents to be submitted to service provider or or before 09/05/2024 upto 5.00 pm. Date up to which documents can be deposited with

The property can be inspected with prior appointment with Authorised Officer

For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Dr. Seema Somkuwa Authorised Officer, Canara Bank, ARM I Branch, Mumbai (Ph.No.: 022 -22065425/30/ Mb -8655963489) or Mrs. Saraswathi Selvam Manager (Mob. No. 9820886240) E-mai id : cb2360@canarabank.com during office hours on any working day or the service provider Wis C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase - 2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Haryana. Pin-122015 Contact Person Mr.Bhavik Pandya Mob.no.8866682937 (Contact No. +911244302020/21/22/23/24,maharashtra@c1india.

**AUTHORISED OFFICER** Date: 06.04.2024 Place: Mumbai CANARA BANK, ARM-I BRANCH

#### मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

सीआयएन क्रमांक: यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१ नोंद. कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५, **ईमेल:** hfquery@motilaloaswal.com

शाखा कार्यालय: श्रीजी तांदळे आर्केंड, ३रा मजला, शिवाजी चौक, वामन हिर पेठे ज्वेलर्सच्या वर, कल्याण (प.), मुंबई ४२१३०१ संपर्क क्र.:- चेतन पाटील - ९३७२७०५५४३

#### ई-लिलाव नि विक्रीकरीता जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ करिता परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ३० दिवसांची ई-लिलाव विक्री सुचना सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जेदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीचे नाव ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड)/तारणी धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा घेतला त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकती, येथे खाली वर्णन केलेल्या कर्जदार व जामीनदार यांच्याकड्न मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीचे नाव ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड)/तारणी धनकोच्या धनको यांना येणे थकबाकी असलेली येथे खाली वर्णन केलेली थकबाकी आणि वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि त्यावरील इतर खर्च यांच्या वसुलीसाठी येथे खाली वर्णन केलेल्या तारीख आणि वेळेस ''जसे आहे जेथे ऑहे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकल्या जाणार आहेत. राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम (इअर) आणि इअर जमा करण्याची अंतिम तारीख देखील खाली नमूद केली आहे.

н		Ψ.			
l	कर्जदार/	मागणी सूचनेची	स्थावर मिळकतीचे	राखीव किंमत, इअर आणि इअर	ई-लिलावाची
l	हमीदार / कर्ज खाते	तारीख आणि रक्कम	वर्णन	सादर करावयाची अंतिम तारीख	तारीख आणि वेळ
l	लॅन:	२२-०६-२०२०	फ्लॅट क्र. ३०१, ए विंग,	राखीव किंमत: रु.४०००००/-	तारीख:
l	एलएक्सएएमबी००३१६-	करिता	गजानन अपार्टमेंट, सर्व्हे क्र.	(चार लाख मात्र)	१४-०५-२०२४
l	१७००४७९४८	रु.: <i>६२५०३२/</i> –	१७, हिस्सा क्र. १ए, काका		स. ११:३० ते
l	शाखा: अंबरनाथ	(रूपये सहा लाख	धाब्याच्या मागे, गाव	इअर: रु. ४००००/- (चाळीस	दु. १२:०० (सह
l	कर्जदार: उत्तम सुदाम	पंचवीस हजार	आडिवली ढोकळी,	हजार मात्र)	प्रत्येकी ५ मिनिटांच्या
l	खरात	बत्तीस मात्र)	कल्याण (पू), ठाणे,	इअर जमा करण्याची शेवटची	अमर्यादीत
١	सह-कर्जदार: उज्वला		महाराष्ट्र – ४२१३०६	तारीख: १३-०५-२०२४	विस्तारासह)
ı	उत्तम खरात				

#### ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती:

ठिकाण: महाराष्ट्र

लिलाव बोली दस्ताऐवजाच्या पुढील अटी व शर्तीनुसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जाते. बोलीदार बोली माहिती आणि समर्थनासाठी, ई-लिलावासाठी ठेवलेल्या सुरक्षित मालमत्तेचे तपशील आणि ऑनलाइन सबमिट केले जाणारे बोली फॉर्म करीता आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाता. मे. गोल्बटेक इन्फोसिस्टीम प्रायवहेट लिमिटेड च्या वेब पोर्टल https://BestAuctionDeal.com ला भेट देऊ शकतात. इच्छक खरेदीदार त्याच पोर्टलवर लिलावाच्या अटी आणि शर्ती आणि प्रक्रियेतून जाऊ शकतात आणि चेतन पाटील - ९३७२७०५५४३ यांच्याशी संपर्क साधू शकतात. वर नमूद केलेल्या वेब पोर्टलवर तपशील उपलब्ध आहेत आणि त्यांच्या **केंद्रीकृत हेल्प डेस्क: +९१ ९८१०० ८९९३३, +९१ १२४ ४४ ७० ८५५, ई-मेल** आयडी: Care@BestAuctionDeal.com वर संपर्क साधू शकतात.

दिनांक: ०९.०४.२०२४ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

प्राधिकृत अधिकारी (मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)



मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर . : ०२२-२२६३०८८५/२२६५८३८४, ई-मेलः bom1447@mahabank.co.in/ brmgr1447@mahabank.co.in मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे -५

## स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन औंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. वर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या बँक ऑफ महाराष्ट्रकडे गहाण/प्रभारित आहेत ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा हा बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील तक्त्यात वर्णन कर्जदार आणि हमीदार यांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी २६.०४.२०२४ रोजी स. ११.०० आणि दु. ३.०० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत. कर्जदार आणि हमीदारांचा तपशील, थकबाकी रक्कम, स्थावर मिळकत/तींचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील ज्ञात बोजा, कब्जा प्रकार, राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम आणि वाढ खाली दिल्याप्रमाणे:

स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रांच : ४था मजला, जनमंगल, ४५/४७, मुंबई समाचा

ш	अ.	कजदार आणि हमादाराच नाव	थकात रक्कम	स्थावर ामळकताच साक्षप्त वणन सह	राखाव ाकमत/	
ı	क्र.		(₹)	ज्ञात भार	इसारा अनामत रक्कम/ बोली वाढ	
	8	१. कर्जदार: मे. उशदेव इंटरनॅशनल लिमिटेड,	₹.	संच १- दुकान क्र. ८, २रा मजला, सर्व्हे		
		पत्ता: ६ वा मजला, न्यु हरिलीला हाऊस, मिंट		क्र. ३४२/ए (भाग), टियारा कमर्शिअल	(रुपये छपन्न लाख एकोणसाठ	
۱		मुंबई- ४०० ००१, तसेच येथे: ६ वा मज			हजार दोनशे मात्र)	
-		अपीजय हाऊस, फोर्ट, मुंबई- ४०० ००१.	दोन लाख पंच्याऐंशी		इअर: रु. ५,६६,०००/- (रुपये	
- 1		२. श्री. प्रतीक गुप्ता, ३. सौ. सुमन गुप्ता,	हजार दोनशे	मोजमापित ३७५.३७ चौ.फू. चटई क्षेत्र.	पाच लाख सहासष्ट हजार मात्र)	
- 1		दोघे राहणार येथे ६ वा मजला, अपिजय हाउ		मे. उषादेव मेटल्स ॲण्ड मिनरल्स	बोली वाढीची स्क्रम: रु.	
۱		फोर्ट, मुंबई- ४०० ००१, तसेच येथे: ६/ए		प्रायव्हेट लिमिटेड द्वारे मालकीची	१,००,०००/- (एक लाख रुपये	
-		ब्राईटन अपार्टमेंट, रुंगठा लेन ६८, डी. नेपिअन			फक्त)	
-		रोड, मुंबई- ४०० ००६	रोजीपासूनचे व्याज आणि	τ		
- 1		४. मे. उषादेव मर्कंटाईल प्रा. लि.	खर्च ; वजा वसूली,			
- 1		येथे: ६ वा मजला, न्यु हरिलीला हाऊस, मिंट	ड, काही असल्यास	संच २- दुकान क्र. ९, २रा मजला, सर्व्हे		
- 1		मुंबई- ४०० ००१, तसेच येथे: अपी		क्र. ३४२/ए (भाग), <b>टियारा कमर्शिअल</b>	(रुपये छपन्न लाख एकोणसाठ	
- 1		प्रिमायसेस को-ऑप प्रिमायसेस सोसायटी लि.		कॉम्प्लेक्स, पोखरण रोड, गाव	हजार दोनशे मात्र)	
- 1		वा मजला, १३०, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुं	ई.	माजिवाडा, तालूका आणि जिल्हा ठाणे	इअर: रु. ५,६६,०००/- (रुपये	
- 1		५. मे. उषादेव मेटल्स ॲण्ड मिनरल्स प्राय	हेट	मोजमापित ३७५.३७ चौ.फू. चटई क्षेत्र.	पाच लाख सहासष्ट हजार मात्र)	
- 1		लिमिटेड:		मे. उषादेव मेटल्स ॲण्ड मिनरल्स	बोली वाढीची स्क्रम: रु.	
-		नोंदणीकृत कार्यालय येथे: ६ वा मजला,	न्यु	प्रायव्हेट लिमिटेड द्वारे मालकीची	१,००,०००/- (एक लाख रुपये	
		हरिलीला हाऊस, मिंट रोड, मुंबई- ४०० ००१			फक्त)	
	स क्र	तपशील		तारिख आणि वेळ		
ľ	۶.	ई-लिलावाची तारिख आणि वेळ		२६.०४.२०२४ स. ११.०० ते दु. ३०० दरम्यान		
	٦.	. बोली सह इअर सादरीकरणाची अंतिम तारिख		ई लिलाव सुरु होण्याआधी (एमएसटीसी रुल्स नुसार)		
ľ	₹.	निरिक्षणाची तारिख आणि वेळ		२०.०४.२०२४ दु. ०२.०० ते दु. ०५.००		
		संपर्क व्यक्ती: संतोष काजाळे- ९७	६०२४९३३, सपना तेकवानी	– ९८९८४९९४११, श्री. अनुप कुमार सिंग-	- ७०८४१५००११	

बँकेकडे प्रत्यक्ष कब्जा सह भार जात नाही, ज्याअर्थी संबंधीत मिळकतीवर थकीत/प्रभार/भार काही असल्यास बोलीदारांद्वारे सोसावे. ई-लिलाव एमएसटीसी ई-बीक्रय द्वारे ई लिलाव ण्यात येईल. बोलीदारांनी वेबसाईट https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp मध्ये लॉगिन करावे. यासंबंधी, बोलीदारांनी कृपया शेवटच्य मिनिटाची अस्वस्थता/धावपळ टाळण्यासाठी पुरेशा आधीच एमएसटीसी वर नोंदणी करावी, एमएसटीसी नोंदणीकराती २-३ दिवसांचा वेळ लागू शकतो विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरीता कृपया बाँक वेबसाईट मध्ये पुरविलेली लिंक https://www.bankofmaharashtra.in/ properties\_for\_sale.asp चा संदृष्

दिनांक : ०६.०४.२०२४ ठिकाणः मुंबई

मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी एसएएम शाखा, बँक ऑफ महाराष्ट्र

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल, **मे. मुथूट फायनान्स लि. (GSTIN 32AABCT0343B1Z7), नोंदणीकृत** कार्यालयः २ रा मजला, मध्युट चेंबर्स, बॅनर्जी रोड, कोची-682018, केरळे, भारत, CIN: L65910KL1997PLC011300, दुरध्वनीः +91 484-2396478, 2394712, फॅक्सरें +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com खाली दिलेल्या वेपशिलानुसार थकबाकीदार कर्जदारांनी, त्यांच्या नावे गहाण ठेवलेल्या दागिन्यांचे लिलाव (30.09.2022 कालावधीपर्यंतची NPA खाती) करणार आहेत. सर्व इंच्छुक यामध्येसहभागी होऊ शकतात

#### प्रथम लिलावा तरीखः 17.04.2024

धुलिया-(एमए) (2849): MAL-3822, 3823, 4058, 4087, 4157, MDL-1581, 2174, 2470, 2510, 2553, 2626, 2823, 2844, 2853, 2862 ž63, 2963, 3039, 3044, 3058, 3168, 3173, 3201, MEG-112, MOL-1303, 2667, 3244, MUL-3329, 3999, 7077, 9343, 9804, 9982 9997, 10140, 10193, 10208, 10231, 10485, 10573, RGL-370, 427, 527, 567, 622, 638, 872, 884, 908, SRS-5, 17

दुसन्या लिलावाची तरीखः 18.04.2024, लिलाव स्थळः मुथूट फायनान्स लिमिटेड, चेतना हाऊस, तळमजला, सीएस क्रमांक 15/3 खोल गोळी, लेन न ४, धृलिया, महाराष्ट्र-424001

#### प्रथम लिलावा तरीखः 17.04.2024

नंदुरबार-(एमए) **(3107)**: MDD-6, 7, 31, 37, 50, MDL-1211, RGL-676, 761, 796, 802, 892, 904, 922, 969, 1110, 1124, 1157, 1188, 1227 1242, 1252, 1365, 1416, 1534, 1567, 1788, 1810, 1830, SRS-20, 21, 28, WBS-3

दुसन्या लिलावाची तरीखः 19.04.2024, लिलाव स्थळः मुथूट फायनान्स लिमिटेड, पहिला मजला, दुकान क्रमांक 15-19, अमृत कॉम्प्लेक्स, सीएस न 909/ई, अमृत चौक, नदुरबार, महाराष्ट्र-425412

#### प्रथम लिलावा तरीखः 17.04.2024

रत्नागिरी (एमए) **(2032):** BLS-34, 36, 38, 56, MDL-640, 738, 949, 1012, 1056, 1062, 1077, 1104, MUL-5789, 9007, 9289, 9561, 9608 9672, 9674, 9679, 9712, 9713, 9723, 9743, 9761, 9772, 9801, 9862, 9881, 9886, 9932, 10023, 10027, 10268, MWS-2259, 2883 RGL-327, 681, 1043, 1204, 1258, 1280, 1295, 1297, 1437, 1502, 1539, 1568, 1616, 1632, 1669, 1704, 1758, 1790, 1851, 1889, 1892 1920, 1938, 1968, 1981, 1994, 1996, 2060, 2079, 2095, 2120, 2127, 2134, 2138, 2144, 2146, 2180, 2186, 2207, 2224, 2292, 2399 2527, 2633, 2650, 2718, 2732, 2738, 2742, 2784, 2805, SRS-7, 14, 15, 28, 39, 40, 41, 52, 80, 104, 105, 106, 109, 116, 117, 122, 123 154, 176, 179, 180, 181, 232, 233, 242, 249, 319, विपळण कराड रोड **(2917):** MAL-815, 1449, 1507, MDL-1098, 1213, MOL-659 MUL-1573, 2850, 5157, 5171, 5385, 5508, 5535, 5536, 5603, 5611, 5631, 5663, 5686, 5751, MWS-3127, 3429, RGL-715, 789, 940

1047, 1068, 1128, 1177, 1287, 1347, 1348, 1350, 1390, 1944, 1974, SRS-95, 98, 99, 100, 101, 152 दुसन्या लिलावाची तरीखः 20.04.2024, लिलाव स्थळः मुथूट फायनान्स लिमिटेड, परिसर क्रमांक 1-4, तळमजला, साई कृपा अपार्टमेंट, नाचणे रोड, सावरकर नाट्यगृहाजवळ, मारुती मंदिर रत्नागिरी-415612

गाखा शीर्षकाखाली दाखविलेल्या कर्ज खाँत्यांच्या संदर्भातील लिलाव संबंधित शाखांमध्ये घेतले जातील परंतु कृपया नोंद घ्या की ज हा लिलाव दिलेल्या दिनांकाला पूर्ण झाला नाही तर, तो लिलाव त्यासंदर्भात अनुक्रमे **दुसन्या लितावाच्र्या वर्ण्यकेता दिलेत्या** नीलामी केंद्र इथे घेतला केला जाईल आणि पुढे सदर दागिन्यांचा तरी देखील यशस्वीपणे लिलाव झाला नाही तर असा लिलाव त्यानंतरच्या दिवशी चालू राहील. यासंदर्भात कोणतीही पुढील सूचना जारी केली जाणार नाही.

कोहली अँड सोबती, अँडवोकेट्स, ए 59ए, पहिला मजला, लाजपत नगर-॥, नवी दिल्ली - 110024

**टीपः** ग्राहक आमच्या अशिलाकडील थकबाकी भरून, नियोजित लिलाव दिनांकाच्या पूर्वी त्यांचे तारण ठेवलेले दागिने सोडवून घेउ शकतात. अधिक माहिती साठी संपर्क साधा recoverynorth@muthootgroup.com कॉल कराः 7834886464, 7994452461.



ीएनबी प्रगती टॉवर, ३रा मजला, सी-९, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१, दूर. क्र.: ०२२-२६५३२७५६, २६५३२७९४ ईमेल: cs8325@pnb.co.in

जोडपत्र-१५ (सुधारित एसआय-१० बी)

संबंधित प्राधिकत अधिकाऱ्यांदारे एक पेक्षा अधिक कर्जदारांच्या बाबींमध्ये स्थावर मिळकतींकरीता सामान्य कब्जा सचना. (स्थावर मिळकतीकरीता)

पंजाब नॅशनल बँक/पंजाब नॅशनल बँकचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत प्रत्येक खात्यासमोर नमूद रक्कम अदा करण्यासाठी संबंधित कर्जदारांना बोलाविण्यासाठी यानंतर प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेर्च

. सदरह कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसुर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सुचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोरील नमुद तारखे रोजीस सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ सहवाचता सदरह अधिनियमाच्या कलम १३ च्या उप कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा १६ मार्च. २०२२ रोजीस घेतलेला आहे विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार हरू पंजाब नॅशनल बँकेच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

अनु. क्र.	कर्जदाराचे नाव (मिळकतीचे मालक)	गहाण मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	कब्जा सूचना चिटकवल्याची तारीख	मागणी सूचनेच्या तारखेरोजीस थकबाकी रक्कम (रू.)	प्राधिकृत अधिकाऱ्यांचे नाव
8	श्री. जसवंत बी. सिंग यांचे सर्व कायदेशीर वारसदार, श्री, राजबाबोर श्री. माणिक प्रसाद (हमीदार)	फ्लॅट क्र. ३०२, बी विंग, ३रा मजला, भानूप्रभा पार्क, स. क्र. १२/१ए, प्लॉट क्र. २ आणि ३, सीटीएस ४८४०, गाव कत्रांग, आशियाना इस्टेट जबळ, वीणा नगर, खोपोली, रायगड- ४१०२०३ चे समन्यायी गहाण.	04.02.7078	०६.०४.२०२४	रू. १३,९१,६७५.८८/ - (रूपये तेरा लाख एक्क्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर आणि अञ्चायाऐंशी पैसे मात्र) ३१.०१.२०२४ रोजीस	श्री. अमरित पाल सिंग
3	मे. खोडके डेअरी फार्म प्रा. लि. (कर्जदार), श्री. अमोल प्रदिप खोडके (संचालक, गहाणदार आणि हमीदार), श्रीम. शोमा प्रदिप खोडके (संचालक आणि हमीदार)	फ्लॅट ऋ. ३०२, ३रा मजला, प्लॉट ऋ. ६, मोजमापित क्षेत्र १७४९.९३ चौ. मी., विंग बी, यश रिसर्डेसी, सेक्टर ६, चर्टई क्षेत्र ५७५ चौ. फू. आणि बिल्ट अप क्षेत्र ६९० चौ. फू. ऐरोली, नवी मुंबई, महाराष्ट्र येथील मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग, सीमा: उत्तर- ३० मी. केंद्र रस्ता, दक्षिण - ११ मी. कंद रस्ता, पूर्व - प्लॉट ऋ. ५, पश्चिम - प्लॉट ऋ. ७, पश्चिम - प्लॉट ऋ. थ, पश्चिम - प्लॉट ऋ. थ, अमोल प्रदिप खोडके आणि श्री. प्रदिप बापूराव खोडके.	₹₹.१₹.२०₹₹	०६.०४.२०२४	रू. २,९९,५१,६३७.३९/ – (रूपये दोन कोटी तेरा नव्याण्णव लाख एकावन्न हजार सहाशे सदतीस आणि एकोणवाळीस पैसे मात्र) ०१.१२.२०२३ रोजीस	श्री. अमरित पाल सिंग

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतदींकडे कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष वेध्-

दिनांक : ०६.०४.२०२४ ठिकाण: रायगड

प्राधिकृत अधिका पंजाब नॅशनल बँक



#### एशियन पेंट्स लिमिटेड

सीआयएन: L24220MH1945PLC004598 नोंदणीकृत कार्यालय : ६अ, शांतीनगर, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५ दूरध्वनी : +९१ २२ ६२१८ १००० वेबसाईट: www.asianpaints.com ईमेल: investor.relations@asianpaints.com

#### टपाल मतदान सूचना आणि रिमोट ई-व्होटिंग माहिती

सभासदांना ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी व्यवस्थापन (प्रशासन आणि व्यवस्थापन) नियमावली, २०१४ च्या नियम २० आणि २२ (संवैधानिक फेरफार (रां) च्या आणि/किंवा वेळोवेळी करण्यात आलेल्या अंमलबजावणी) सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८,११० आणि अन्य लागू तरतुर्दी, कंपनी व्यवहार मंत्रालयद्वारे ('एमसीए') जारी करण्यात आलेल्या साधारण परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांकित २५ सप्टेंबर २०२३ आणि एमसीएद्वारे वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या अन्य संबंधित परिपत्रकामधील मार्गदर्शक तत्वे, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोझर रेक्कायरमेंट्स) नियमावली २०१५ च्या नियम ४४ आणि अन्य लाग असलेल्या कायदे आणि नियमावली ह्यांच्या अनुषंगाने कंपनीने टपाल मतदान सचना इलेक्ट पद्धतीने ज्या सभासदांच्या ईमेल आयडीची नोंद कंपनी किंवा डिपॉझिटरीज ह्यांच्याकडे करण्यात आली आहे आणि ज्यांची नावे **शनिवार, ३० मार्च २०२४** अनुसार कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि डिपॉझिटरीज द्वारे राखल्या जाणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये आली आहेत, त्यांना खालील विषयावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदाना द्वारे कंपनीच्या समभाग धारकांची सहमती मिळविण्यासाठी सोमवार, ८ एप्रिल २०२४ रोजी पाठविले आहे.

क्र	. ठरावाचा प्रकार	ठराव
٩.	विशेष	डॉ. गोपीचंद कट्रागङ्डा (डीआयएन: ०२४७५७२१) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून १ एप्रिल २०२४ पासून ३१ मार्च २०२९ या कालावधी पर्यंत सलग ५ वर्षे पदभार स्वीकरण्यासाठी नियुक्ती करणे
٦.	सामान्य	३१ मार्च २०२४ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी कंपनीचे कॉस्ट ऑडिटर पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या जोशी आपटे ॲण्ड असोसिएटस, कॉस्ट अकाउंटंटस (फर्म रजिस्टेशन क्र.: ०००२४०), यांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचे प्रमाणीकरण.

कंपनीने, रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमसीए द्वारे अधिकृत असलेल्या नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ची सेवा घेतली आहे. रिमोट ई–मतदानाची तपशीलवार प्रक्रिया पोस्टल बॅलेट नोटिसचा एक भाग म्हणून सूचीबद्ध केली आहे.

#### रिमोट ई-व्होटिंग वेळापत्रक

ठिकाण : मुंबई

दिनांक : ८ एप्रिल २०२४

रिमोट ई व्होटिंगसाठीच्या पात्रतेसाठी कट ऑफ दिनांक	शनिवार, ३० मार्च २०२४
रिमोट ई-व्होटिंग सुरु होण्याचा कालावधी	मंगळवार, ९ एप्रिल २०२४
रिमोट ई व्होटिंग कालावधी समाप्ती	बुधवार, ८ मे २०२४

कृपया लक्षात घ्या की सभासदांच्या सहमती किंवा असहमतीचा व्यवहार केवळ रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारेच होईल. सभासदांचे मतदानाचे हक्क हे कट ऑफ दिनांकाला कंपनीच्या भरणा करण्यात आलेल्या समभाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणात असतील.

कट ऑफ दिनांकाला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सुचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी. एकदा उरावावर मतदान झाले की, सदस्यांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

रिमोट ई-व्होटिंग बुधवार, ८ मे २०२४ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे नंतर करता येणार नाही आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग प्रणाली एनएसडीएलद्वारे अकार्यक्षम केली जाईल.

संचालक मंडळाने टपाल मतदानासाठी ई–मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी श्री मकरंद एम. जोशी (सभासद क्रमांक: ५५३३, सीओपी: ३६६२) यांची नियुक्ती केली आहे, त्यांच्या गैरहजेरीमध्ये श्रीमती कुमुदिनी भालेराव (सभासद क्रमांक: ६६६७, सीओपी: ६६९०), भागीदार, मकरंद एम. जोशी आणि कंपनी, कंपनी सचिव, यांची स्क्रुटीनाइझर म्हणून नियुक्ती केली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या <u>www.asianpaints.com</u> या संकेतस्थळावर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडच्या <u>www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळावर आणि कंपनीचे समभाग सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजच्या, बीएसई लिमिटेंडच्या ('बीएसई') <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या ('एनएंसई') <u>www.nseindia.com</u> या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

समभाग धारक ज्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग धारणा केली आहे आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल किंवा केव्हायसी तपशिल अपडेट केलेला नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपेंट द्वारे सल्ला देण्यात आलेल्या प्रक्रिये अनुसार त्यांच्या डिमॅट खात्याचा तपशील नोंद/अपडेट करावा. समभाग धारक ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केली आहे आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल किंवा केव्हायसी तपशिल अपडेट केलेला नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी नमूद तपशिल कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('आरटीए') लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे टीएसआर कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड) ह्यांच्याकडील विहित अर्ज आयएसआर-१ मध्ये भरावा. समभाग धारक संबंधित अर्ज कंपनीच्या https://www.asianpaints.com/ShareholderServiceRequest.html वरून देखील प्राप्त करू शकतील.

पर्यायाने, तुम्ही तुमच्या ई-मेल आयडीची नोंद आरटीएकडे तात्पुरत्या आधारावर करून टपाल मतदान मतपत्रिकेची सुचना मिळण्यासाठीः https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html या लिंकला भेट देऊन सोमवार, २९ एप्रिल २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी, त्यामध्ये मार्गदर्शन केल्यानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून करता येईल.

रिमोट ई-व्होटिंग संदर्भात तपशीलासाठी कृपया टपाल मतदान सूचनेचा संदर्भ घ्यावा. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे मातदानाशी संबंधित कोणत्याही समस्या/तक्रारीसाठी www.evoting.nsdl.com या स्थळांबर डाउनलोड विभागामध्ये उपलब्ध असलेल्या फ्रिक्नंटली आस्क्ड क्रेश्वन्स ('एफएक्यू') आणि समभाग धारकांसाठी असलेल्या ई-व्होटिंग युझर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा +९१ २२ ४८८६ ७००० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवो श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष, एनएसडीएल किंवा आणि श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल ह्यांच्याशी <u>evoting@nsdl.com</u> वर आवेदन पाठवा.

स्क्रुटीनाइझर त्यांचा अहवाल ई-व्होटिंगची छाननी पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या अध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या द्वारे अधिकृत करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे सादर करतील आणि निकाल शुक्रवार, १० मे २०२४ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील. जाहीर केलेले निकाल स्क्रुटीनाइझर यांच्या अहवाला सोबत कंपनीचे संकेतस्थळ <u>www.asianpaints.com</u> आणि एनएसडीएलच्या संकेतस्थेळ <u>www.evoting.nsdl.com</u> वर अध्यक्षांनी किंवा अध्यक्षांच्या द्वारे अधिकृत करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने सादर केल्यावर ताबोडतोब उपलब्ध करण्यात येईल. निकाला सोबत स्क्रुटीनाइझर यांचा अहवाल बीएसई आणि एनएसई जेथ कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहे त्यांना ताबोडतोड पाठविले जातील.

> एशियन पेंट्स लिमिटेड करिता स्वाक्षरी/-आर. जे. जयमुरुगन सीएफओ व कंपनी सेक्रेटरी

#### कर्नाटका बँक लि. COI ध्वनी: ०२२-३५००८०१७/३५१२८४८२/३५०८२५५८

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा दूरध्वनाः ५२,\ ई-मेल: mumbaiarm@ktkbank.com २रा मजला, ई-ब्लॉक, दी मेट्रोपॉलिटन, प्लॉट क्र. सी २६ आणि २७. बांदा कर्ला कॉम्प्लेक्स. वेबसाईट: www.karnatakabank.con

#### कब्जा सूचना

याअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उङ्केख ''सदर ॲक्ट'') अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये ०१.०२.२०२४ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार **(१) श्री. मनोज रूपचंद्र सातपुते रूपचंद्र गणपत् सातपुते** यांच्या मुलगा आणि २) सौ. स्नेहा सहदेव सॉडकर श्री. मनोज रूपचंद्र सातपुते यांची पत्नी, दोन्ही राहणार येथे: खोली क्र.१०१, प्लॉट क्र.ए–२३०, निसर्ग अपार्टमेंट, सेक्टर १९, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र–४००७०९ यांना सूचनेत नमूर केलेली रक्कम म्हणजेच रु. १७,५७,२५७.२५ (रुपये सतरा लाख सत्तावत्र हजार दोनशे सत्तावत्र आणि पंचवीस पैसे मात्र) ची परतफेड सदर् मुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे सूचनच्या आसाच्या तारखासूत्त दर्श द्वसात करण्यास सामावत हात. कमचा भरतरुक करण्यात करादर असमय उरस्यान, श्राहर विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना रोच्यात येवे की, निमन्सवासरीकारीनी प्रायिकृत अधिकारी या नात्याने येथे खालील वर्णने केलेल्या मिळकतीचा कब्जा सरद ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्यये त्यांना म अधिकारांचा वापर करून ह्या ०८ **एपिल २०२**४ रोजी घेतला

ntण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे दशारा देण्यात येतो की .ह्या मिलकर्तीशी व्यवहार करू नये व ह्या मिलकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा **कर्नाटका बँक लि., नवी मुंबई-सीवृड्स (नेरूळ) ग्राखा रक्कम रु. १८,१४,१०९.२५ (रुपये अठरा लाख चौदा हजार एक्झे नऊ आणि पंचवीस पैसे मात्र) म्हणजेच ०३,०४.२०२४ रोजीप्रमाणे पीएसटीएल खाते क्र.** -१७७००१८०००५१८०१ अधिक पुढील व्याज आणि प्रभार पासून ०३.०४.२०२४ आणि रु.३,६७,००२.०० मध्ये पीएसटीए खाते क्र. ५१७७००१८०००५६५०१ रोजीस ३०.०३.२०२४ आणि प्रभार ३०.०४.२०२४ पासून अधिक पुढील व्याज परिव्यय या रकमेसाठी भाराअधीन राहील.

#### स्थावर मिळकतीचे वर्णनः

कमर्शिकल शॉप क्र.२, मोजमापित १५९ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, सिद्धीविनायक अपार्टमेंट सीएचएस लि., तळ मजला, जीईएस प्लॉट क्र.ए-१६७, सेक्टर-१९, कोपरखैरणे, नवी मुंबई, तालुका आणि जिल्हा ठाणे चे संदर्भात मध्ये चे ते सर्व भाग आणि विभाग., आणि सीमाबद्ध द्वारेः पूर्वः खोली, पश्चिमः शॉप क्र. १, उत्तरः कमर्शिकल भिंत, दक्षिणः रस्ता प्राधिकृत अधिकारी

कर्नाटका बँक लि.

स्थळ : अंधेरी

श्री. एन. गोपालक्रिष्णा रामा राव,

सूचीबद्ध केला होता.

दिनांक : ०८.०४.२०२४, ठिकाण : कोपरखैरणे ठाणे

#### एसबीएम बँक इंडिया लिमिटेड

### कब्जा सूचना

#### नियम ८(१) अंतर्गत (स्थावर मिळकतीकरिता) बाते क्र. २००१२१००८६६६१९

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी एसबीएम बँक (इंडिया) लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्सरक्शन ऑफ फायनान्शिअल ॲमेरम अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सहर सचना पाप झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसात २७,०३,२०२४ **रोजी**स गरु. ५८,२२,८२४/ – (रुपये अ**ठ्ठावण्ण लाख बावीस हजार आठशे चोवीस मात्र)** + त्यावरील माणि प्रभार अशी सचनेत नमद केलेली रक्कम चकती करण्यासाठी कर्जदार:

श्री. आशिष हरेश लालवानी - हरेश लालवानी यांचा मुलगा, २०३, पारस पॅलेस, गांधी रोड, कुळदेवी मंदिर समोर, ल्हासनगर, ठाणे-४२१००५. युनिट क्र. १००४-के- विंग, डाऊनटाऊन कासा अडिएना, पालवा सिटी. डोंबिवली

श्री. आशिष हरेश लालवानी-(अर्जदार) हनी ट्रेडर्स-(प्रोप्रायटर), दुकान क्र. ६८, माता कुलदेवी मंदिर समोर उल्हासनगर-४२९०५. सौ. ज्योती आशिष लालवानी– हरेश लालवानी यांचा मुलगा, २०३, पारस पॅलेस, गांधी रोड, कुळदेवी मंदिर

समोर, उल्हासनगर, ठाणे-४२१००५. युनिट क्र. १००४-के- विंग, डाऊनटाऊन कासा अड्रिएना, पालवा सिटी यांना बोलाविण्यासाठी दिनांक १४/१२/२०२३ रोजीची मागणी सचना जारी केली होती

नता नतात्वन्यातात्वात्वात्वात्र ५०/२०२२ राजाचा नात्वा पूर्वाना कार्यक्रातात्वात्वात्वात्वात्वात्वात्वात्वात्वा कर्जद्वारानि विक्रम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येत की, निम्नस्वाक्षरीकारांनी ०३.०४.२०२४ रोजी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ आणि ९ अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतर विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदर मिळकतीसह व्यवहार करु नये आणि तदर मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा २७.०३.२०२४ **रोजीस भारु. ५८,२२,८२४/-(रुपये अट्टावण्ण** 

**नाख बावीस हजार आठरो चोवीस मात्र)** आणि त्यावरील व्याज + खर्च या रकमेकरिता एसबीएम बँक (इंडिया) कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळ मर्यादेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ पोटकलम (८) च्य

तरतुदींकडे वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

अ.क्र. सुविधेचा प्रकार

१ एचओएमएलएन २००१२१००८६६६१९

दस्तावेज क्र. सुविधा जमा करुन मेमोरेंडम ऑफ एन्ट्री.

## परिशिष्ट ''ए'' मिळकत एकूण मिळकत परिशिष्ट ''ए''

खाते क्रमांक २७/०३/२०२४ रोजीस थकबाकी (व्याजासह) (रु.)

4८,२२,८२४/-

78.1						
परिशिष्ट ''ए'' (सर्व पुरवणी दस्तावेज आणि गहाण निर्माण केल्याच्या पुराव्यांच्या दस्तावेजांसह तारण दस्तावेजांचा तपशिल)						
अ.क्र. दस्तावेजांचे नाव				तारणाचा प्रकार	निष्पादनाची तारीख	तारण रक्कम (रु.)
				प्रकार	ताराख	(0.)
٩.	मंजुरी पत्र			स्वतःचा फ्लॅट	२८/१०/२०२१	40,80,000
٦.	मास्टर सुविधा करार				२८/१०/२०२१	40,80,000
₹.	अर्जक्र. ००२०५३	द्वारे नामाधिकार	विलेख नों.	गहाण		40,80,000

शेड्यूल ''सी' भाग - I (कृपया दस्तऐवजांमध्ये नमूद केलेल्या सर्व जंगमगहाण मिळकती म्हणजेच विद्यमान मालमत्तांसह स्टॉक, बूक ्रेडटस्, येणी, कन्द्रुमेबल स्टोअर्स आणि स्पेअर्स आणि जंगमगहाण जंगम प्लांट आणि मशिनरी इ. नमुद करावे) (परिशिष्ट 'बी')

भाग – ॥ (कृपया गहाण दस्तावेज/विलेखाचा संदर्भ असलेल्या दस्तावेजांमध्ये नमुद बँकेकडे गहाण स्थावर मिळकतीच तपशील नमुद करावा.(परिशिष्ट 'बी') सर्वस्वी विक्री विलेख नो. दस्तावेज क्र. <mark>केएलएन– ५–१४३८४–२०२१ नोंदणी दिनांक: २०/१२/२०२१.</mark>

स्थावर मिळकतीचे वर्णन

ज्यादर माण्यकात्व चणान ठाणेचा नोंदणी जिल्हा आणि कल्याणचा उपनांदणी जिल्ह्यातील कल्याण डॉबिवली महानगरपालिकेच्य अधिकारितेमधील गाव खोणी तालुका कल्याण जिल्हा. ठाणे आणि सर्ल्हे क्र. ३७/१ए, ३७/२ए, ३८/५, ४०/२ १४३/२, १४३/३, १४४/६ मधील मध्ये स्थित कासा अड्डियाना अशा ज्ञात इमारतीमधील एक मल्टिलेवल कार पार्किंग कार पार्किंग-सी४-ए२१६५ सह मोजमापित क्षेत्र ६५० चौ.मी. के-विंगच्या १०व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.-१००४ मेळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सही/- प्राधिकृत अधिकारी

#### जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, **श्री. गोरधनदास दौलाल अरोरा** जे गाव बोरीवली, तालुका बोरीवली, मुंबई उपनग . जेल्ह्याच्या टीपीएस ३ च्या अंतिम प्लॉट क्र. **१३९** आणि **१४०** धारक आणि आता अंतिम प्लॉट क्र. **१४५** धारव आणि प्लॉट क्र. ७४ आणि ७५ संलप्नित सीटीएस क्र. ८३९ आणि ८४० घारक जमिनीवरील शिंपोली रोड, राजदा नगर, फॅक्टरी लेन, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२ येथे स्थित बोरीवली न्यु रोमा सदन सीएचएसएल अशा ज्ञात इमारतीमधील **७व्या** मजल्यावरील फ्लॅट क्र. ७०२, **मोजमापित क्षेत्र अंदाजे ६४१ चौ. फू.** मोफा चटई क्षेत्राच्या भोगवट्याचा हक्क आणि प्रत्येकी रु. ५०/- च्या विभिन्न क्र. ७१ ते ७५ धारक मूळ शेअर प्रमाणपत्र क्र १५ चे धारक होते. श्री. गोरधनदास दौलाल अरोरा यांनी त्यांचे हक्क माझ्या अशील सौ. रमा गोरधनदास अरोरा यांच्या नावे हस्तांतरित केले आहेत. सदर **श्री. गोरधनदास दौलाल अरोरा** यांनी सदर फ्लॅट आणि शेअर्समधील त्यांचे मंपर्ण हक भेरच्या मार्गे त्यांची पत्नी **मी उमा गोउधनहाम अरोग** यांच्या नावे हम्तांतरित केले आहेत.

सदर **सौ. रमा गोरधनदास अरोरा** यांच्याकडून प्रत्येकी रु. ५०/- चे विभिन्न क्र. ७१ ते ७५ धारक मूळ शेअर

कोणाही व्यक्ती किंवा व्यक्तींना खालील परिशिष्टात अधिक तपशीलवारणे नमूद मिळकतीमध्ये विक्री, विक्री करिताचा करार, गहाण, भाडेपट्टा, कळवहिवाट, प्रभार, धारणाधिकार कब्जा, मार्गहक आणि /िकंवा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास आणि/किंवा दावेदारी असल्यास त्यांनी त्यासंदर्भात निम्नस्वाक्षरीकारांना लिखित स्वरूपात **चकील दर्शन एच. भट्ट**, त्यांचे कार्यालय येथे ३०१, जीवन मंदिर सीएचएसएल, गोखले स्कूलच्या समोर, शिंपोली रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२ येथे सदर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सहाय्यक दस्तावेजांसमवेत रजिस्टर्ड एडी द्वारे सूचित करावे. कसूर केल्यास, अशा कोणाही व्यक्ती/व्यक्तींचे असे कोणतेही दावा किंवा दावे नाहीत असे समजले जाईल व दावे असले तरीही ते त्यागित समजले जातील आणि मी माझ्या अशीलांसाठी मिळकतीचे नामाधिकार प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करतील.

सही / - श्री. दर्शन एच. भट्ट दिनांक: ०९/०४/२०२४ वकील उच्च न्यायालय

#### जाहीर सूचना

माझ्या अशीलांच्या वतीने आणि करीता याद्वारे **सूचना** देण्यात येते की, श्री. फॅबिअन ट्रॉय पिंटो रहिवासीत येथे मिस्सिस्साउगा, कॅनडा जे सह श्री. ब्रायन व्हिक्टोरिओ पिंटो आणि श्री रायन फ्रान्को पिंटो हे श्री. जोस रोमिलो मानोले पिंटो ऊर्फ रोमेओ फ्रान्सिस पिंटो **(मयत)** यांचे कायदेशीर वारस त्यांचे २३.०३.२०२१ रोजीस निधन झाले आणि परिसरामध्ये माझे अशील मयत यांच्या मत्तेमध्ये हक्कदार आहेत. सदर मत्ता असलेले फ्लॅट आणि शेअर्सचे वर्णन खालील परिशिष्टात वर्णन. याद्वारे घोषीत करण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीने माझ्या अशीलांच्या संमती शिवाय मयत यांच्या परिशिष्टीत मिळकत आणि/किंवा मत्ता सह व्यवहार केल्यास रद्द आणि विक्री, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, गहाण, कब्जा, अदलाबदल किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणत्याही व्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. पुढे घोषीत करण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीस विक्री, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, गहाण, कब्जा, अदलाबदल किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास लिखित स्वरुपात दस्तावेजीय पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद त्यांचा पत्ता येथे सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळविणे, कसूल केल्यास मूळ नामाधिकार दस्तावेजाच्या कब्जाच्या आधारावर कोणत्याही कारणा करीता असा दावा किंवा दावे सोडून दिल्याचे समजण्यात येतील.

#### परिशिष्ट

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्हा मध्ये आणि मुंबई महानगरपालिकाच्या एन वॉर्डच्या संबंधीत एक एन रोडचे जंक्शन आणि हिंदु कॉलनी रोड क्र. ०३, दादर (पूर्व), मुंबई ४०००१४ येथे वात्सल्य को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, धारक नोंदणी क्र. एमयुएम/डब्ल्युएफ-एन/एचएसजी/(टीसी)/८८५४/०८-०९ नावे ज्ञात इमारतीमध्ये फ्लॅट क्र. २०१ सह वात्सल्य को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे शेअर प्रमाणपत्र क्र. ०४ अन्वये अनुषंगिक शेअर, जिचे विभिन्न क्र. ०१६ ते ०२० (दोन्ही समाविष्ट) ९ एप्रिल, २०२४ दिनांकीत

वकील पृष्पांजली अरोरा एसटीएस लिगल ४३/११, २ रा मजला, राजबहादूर इमारत तामारिंद लेन, मुंबई ४००००१

शाखा: गिगाप्लेक्स, एनपीसी-१ 🗘 ॲक्सिस बँक लि. ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, ताबा नोटीस नवी मुंबई-४०० ७०८ **नोंदणीकृत कार्यालय:** त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन एलिस ब्रिजजवळ, अहमदाबाद ३८०००६

ज्याअर्थी खाली सही करणार **ऑक्सिस बँक लि.** चे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/गहाणदार **१) श्री भवानी** जंक्शन, प्रोप्रायटर श्री. राजेश सुरेश अगरवाल (कर्जदार), २) श्री राजेश सुरेश अगरवाल, (जामीनदार/गहाणदार), ३) सौ. <mark>शशी राजेश अगरवाल (जामीनदार/गहाणदार), ४) श्री. वरुण</mark> **राजेश अगरवाल (जामीनदार/गहाणदार)** यांना **दि. १५/११/२०२३** रोजी **मागणी नोटीस ब**जावली होती की त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला **दि. ०५/११/२०२३ रोजी** येणे असलेली रक्कम रु. ४,०२,६७,९४३.४७/– (रुपये चार कोटी दोन लाख सदुसष्ट हजार नऊरो त्रेचाळीस आणि पैसे सत्तेचाळीस फक्त) तसेच त्यावरील करारानुसार होणारे व्याज अधिक सर्व किंमत, आकार व सद **रक्रम परत करेपर्यंतचा खर्च** अशी सर्व रक्रम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत

कर्जदार/सह-कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार / सह-कर्जदार , गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की. खाली सही करणार यांनी सद कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **दि.** ०४/०४/२०२४ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **ॲक्सिस बँक लि.**, यांना दि. ०५/११/२०२३ रोजी येणे असलेली रक्कम रु. ४,०२,६७,९४३.४७/– (रुपये चार कोटी दोन लाख सद्सष्ट हजार नऊरो त्रेचाळीस आणि पैसे सत्तेचाळीस फक्त) तसेच त्यावरील करारानसार होणारे व्याज अधिक सर्व किंमत. आकार व सदर **रक्रम परत करेपर्यंतचा खर्च** अशा सर्व रकमेच्या अधीन राहील.

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सब सेक्शन(८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

#### मालमत्तेचे परिशिष्ट

**ालमत्ता १ :** फ्लॅट नं. १८०१, १८ वा मजला, विंग २ए, समर्थ आंगन-II, सीएचएसएल, ओशिवारा, ऑफ लिंक रोड, सीटीएस नं. १/२१५, स. नं. ४१ (भाग), गाव ओशिवारा अंधेरी (प), मुंबई-४०००५३ (श्री. राजेश सुरेश अगरवाल आणि सौ. शशी राजेश अगरवाल यांच्या मालकीचा) **मालमत्ता २ :** फ्लॅट नं. १८०२, १८ वा मजला, विंग २ए, समर्थ आंगन-II, सीएचएसएल, ओशिवारा, ऑफ लिंक रोड, सीटीएस नं. १/२१५, स. नं. ४१ (भाग), गाव ओशिवारा अंधेरी (प), मुंबई-४०००५३ (श्री. राजेश सुरेश अगरवाल आणि सौ. शशी राजेश अगरवाल यांच्या मालकीचा) **मालमत्ता ३ :** फ्लॅट नं. १८०३, १८ वा मजला, विंग २ए, समर्थ आंगन-II, सीएचएसएल. ओशिवारा, ऑफ लिंक रोड, सीटीएस नं. १/२१५, स. नं. ४१ (भाग), गाव ओशिवारा अंधेरी (प), मुंबई-४०००५३ (श्री. राजेश सुरेश अगरवाल आणि सौ. शशी राजेश अगरवाल यांच्या मालकीचा)

दिनांक : ०४/०४/२०२४, ॲक्सिस बँक लि.

> कर्ज वसली न्यायाधिकरण - १ मंबर्ड (भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१)

एसआरईसी (इंडिया) लि.

टी. ए. क्र. १ सन २०२२

मे. गोपाल राव ॲण्ड असोसिएट्स याचे मालक आणि अन्य ..प्रतिवादी

परि - १२

...अर्जदार

ई- १/२४/बी४, तळ मजला, "ई-१ टाईप बिल्डिंग क्र. २४", विश्वशांती अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, सेक्टर ८ फेज - २, गाव सार-सोले/शिरवणे, नेरूळ (प), नवी मुंबई ४००७०६ प्रतिवादी श्री. तमीलारासी शंकर थेवर ई- १/२४/बी४, तळ मजला, "ई-१ टाईप बिल्डिंग क्र. २४", विश्वशांती अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, सेक्टर ८ फेज - २, गाव सार-सोले/शिरवणे, नेरूळ (प), नवी मुंबई ४००७०६ समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद **टीए/**१/२०२२ नामदार पिठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर १६/०१/२०२४ रोजी

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ४,३२,५५,०७८.४१/ –च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जार्र ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी

सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

(ii) मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपड्रा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला **१४/०५/२०२३ रोजी दुपारी १२:०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदाराना

-प्रादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. गाझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **२२ मार्च, २०२४** रोजी दिले



कर्ज वस्ली न्यायाधिकरण - १, मुंबई

सही/

पबंधक

#### राजकीय पटलावर..

#### वीरप्पा मोईली राजकारणातुन निवृत्त



निवडणुकोच्या राजकारपातून निवृत होत असल्याची योषणा केली. ८४ वर्षीय मोइली कर्नाटकातील चिक वळळारपुर मतदारसंघातून इच्छक होते. मात्र त्यांनी याचा इन्कार केला, काँग्रेसने त्यांच्याऐवजी वुचक काँग्रेसच्या नेत्या रक्षा रामध्या यांना उमेदवारी जाएँर

#### मोदी समर्धकांच्या अमेरिकेत सभा

वॉशिंग्टन : पंतप्रधान नोंद्र मोदी यांच्या समर्थकांनी अमेरिकेमध्ये संभावे आयोजन केले आहे. 'मोदी का परिवार मार्च' ख उपक्रमामध्ये अमेरिकेतील 'ओव्हरसीच् फ्रेंड्स ऑफ बीजेवी या संघटनेकडून १६ शहरांमध्ये सभा आयोजित केल्या ਘਵੇਰ, ਜ਼ੀਭਸ਼ਮਾ ਸਿਹਤਸਭੀਰ ਸੀਰੀ त्यांच्या नेतृत्वाखाली भावपची सता वाबी आणि राष्ट्रीय सोकशाही धावाडीला ४००पेशा जास्त जानांचर विजय मिळाबा, असा निर्धार या संघटनेकडून व्यक्त करण्यत येत

#### व्हिडीओबद्दल आयोगाकडे तकार

पोरखंदर : केंद्रीय मंत्री आणि पेरवंदर मतदारसंघतील भावपचे उमेदबार मनसुख मांडवीय यांचा जुना किडीओ प्रसारित केरन्यहाकरणी, भाजपने निवदणुक आयोगाकडे तद्वार दाखल केली आहे. या कि डीओमध्ये एका छोट्या सभेमध्ये मांडवीय एका व्यक्तीला नूट फेक्न मारत असल्याचे दिसत आहे. या विहडिओतील घटना २०१७मधील असून, जागीवपूर्वक ह्य किडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. यातून भाजपनी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपच्या

#### काँग्रेसच्या पोस्टरवर भाजप मंत्र्याचे छायाचित्र

नेल्यांनी केरता आहे.

भोपाळ : कश्चिस नेते वहुल गांधी यांची मध्य प्रदेशातील मंडला मनदारसंघातील पोस्टरका भाजपच्या बेद्रीय मंत्र्याचे लायाचित्र प्रसिद्ध जाले. सोशल मीदियावर यविषयीचा व्हिडिओ प्रसारित शाला असून, चुकून हे छाचाचित्र प्रसिद्ध डाल्यची सारसासारव वृत्तिसवद्ग करण्यत आली आहे. या घोस्टरवर केंद्रीय मंत्री आणि श्राज्यचे उमेदवार फगनसिंह कुलस्ते यांचे छायाचित्र दियत आहे.

#### प्रल्हाद जोशीविरोधात लिंगायत धर्मगुरू

बेंगळ्ख : केंद्रोप मंत्री प्रत्सद

जोशी यांच्याविरोधात कर्नाटकातील शिरहर्दी फिक्रोरवर मदाने स्वामी किया डिंगलेश्वर उतरणार आहेत. प्रत्हाद जोशी वीरशैव-लिंबयत व अन्य समाजाची गळचेपी करीत आहेत: तसेच लिंगयत मदांचा ते गैरवापर करत आहेत, असा आरोप दिंगलेश्वर स्वामी यांनी केला. 'टिंगलेखर स्वामी यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया देजार नहीं. त्यांचे प्रत्येक विभान माइयासाठी आशीवांदासारके आहे,' अशी प्रविक्रिया प्रस्ताद जोशी यांनी दिली.

# दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवार

## हिंगोली, परभणीत डावे पक्षही रिंगणात

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

लंकसभा निवडणुक्षीच्या दुसऱ्या टप्पान आठ लोकसभा मनदारसंघोसाठी एकुण २०४ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माने घेण्याची सोमवारी द्पारपर्यंत अंतिम मृदत होती. एक्या ९५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. अमरावती मतदारसंघात्न दा. राजेंद्र गवई यांनी अर्ज मागे घेतला, तर नाराजीमुळे माधारीची घोषणा करणाऱ्या आनंदराज आंबेटकर यांनी निवडणुक लहिक्याचे ठरविले आहे. या टप्प्यासाठ्ये २६ एप्रिलला मतदान

राज्यात लोकसभा निवदणुक पाच टप्प्यांत होत आहे. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार असून दुसऱ्या टप्प्यात चुलडाणा, अञ्चेता, अमरावती, वर्षा, यवतमार-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परश्रमी वा एकण आठ मतदारसंघात निवहणक होषार आहे. या मतदारसंगांसाठी अर्ज केलेल्यपिकी एकूण २९९ उमेदवार पात्र दरले होते. यापैकी एकूण ९५ उमेदवार्यनी सोमवारी दुपारपर्यंत अर्ज मारे घेतल्याने २०४ उमेदबार रिक्णात प्राप्त आहेत.

अंड मतदारसंघपिशी अमरावती

अनं माधारीची मुदत संपती

 अड मतदारसंघात होणार २६ एडिलल्ड मतदान



मतदारसंपाकदे सर्वाचे सक्ष होते. यात रिपाइंकडून डॉ. राजेंद्र गवई यांनीहरे उमेदवारी क्षत्रं भरता होता. मात्र त्यांनी क्षापता क्षर्ज मागे घेतता. तर दुखरीकडे वंचित वहारत आपाद्येचा चित्रंवा मिलव नसल्याने रिपब्लिकन सेनेचे आनंदराज अविदकर यांनी अर्व मागे घेण्याची योषणा केली होती. त्यांना गॅनिवक दून अन्नं मागे न घेण्याची विनेती करण्यात आली होती, आंबेडकर यांनी अर्ज मार्ग न घेतत्याने तेही अमरावतीच्या रिंगणात असमार आहेत. मह्मणिकास आचाडीत असलेल्या डाच्या पद्मांनीही आपले उमेदवार या टप्प्यात उत्तरवले आहेत.

पक्षातर्फे शंकर सिदम आणि भारतीय कम्यनिस्ट पक्षाने परभणीतन राजन क्षेरसागर यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही दिकाणी शिवसेना (उद्भव वाळ्यसाहेव ठाकरे ) पक्षाचे उमेदवार शाहेत. आठ मतदारसंघापेकी सर्वाधिक उमेदवार अमरावतीत (३७ उमेदवार) असून सर्वात कमी उमेदबार अकोला (१६ उमेदबार) मनदारसंघात आहेत. दुसन्या रण्यातील उमेदवारीचे भवितन्य १.४९ कोटी मतदार उरविचार असून यातील १५२ लाख मतदारीनी क्षापती नोंद जानेवारी ते एप्रिलदरम्यान केली आहे. १८,४०१ मतदार पोस्टल

येलेटचा वापर करणार असून ८५

यपॉवरील आणि ४० टक्के फेला जारत

दिल्यांगत्व असलेल्या, अत्यावस्यक

मेवा करणाऱ्या १४,६१२ मतदारांनी गृहमतदानाचा पर्वाय स्वीकारला आहे. गञ्चातील निवडणुकीचा दसऱ्य टप्प्यतील कार्यवाही पूर्ण झाली असून आता आपण विसऱ्या टप्प्यातील निवरणुशीच्या प्रक्रियेकडे करत आहोत, आवापपंतची प्रक्रिया अतिराप मुख्येत असून नायरिकांना कुउलेही उल्लंघन अथवा आचारसंहिताभंगाची घटना आउउल्यास त्यांनी सी-व्हिजिल

#### मतदारसंघ आणि महत्त्वाचे उमेदवार

बुलडाणा (एकुण उमेदवार 38) वसप - गीतम मचाडे शिवसेना - प्रतापराय जाधव शिवसेना (उवादा) - नरेंद्र खेळकर वंचित चतुजन आयादो -वसंतराव मगर अकोला (एकूण उमेदवार 26) भावप - अनुप थोत्रे वरिप्त - डॉ. अभय पाटील यसप - कारिताथ भागोदे वंभित बहुजन आपाडो - प्रकास

आवेडकर अमरावती (एकूण उमेदवार 36) क्रोग्रेस - बळवंत वानखंडे भाजप - नवनीत रवी एणा वसप - संजय गाडगे

प्रहार - दिनेश वृब रिपरिलकन सेना - आनंदराज वर्धा (एकुण उमेदवार २४) राष्ट्रवादी (शरदबंद्र पतार) -अमर काळ भावप - रामदास तहस वसप - हाँ, मोहन राईकवार

वीचन - प्रा. सर्नेद्र साळुखे यवतमाळ-वाशिम (एकृण उमेदवार १७) शिवसेना - राजश्री पटील शिवसेना (डवाटा) - संत्रय

शिवसेना - संभाराव ऊर्प वावुराव कदम वसप - गतानन दाल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया वंचित - वाव् चल्हाण नांदेड (एकृण डमेदवार २३) भानप - प्रतापराव चिखलीकर वसप - पांड्रांग अडगुलवार काँग्रेस - वसंत चन्द्राग वंचित - अविनाश भोसीकर

परभणी (एकूण डमेदवार ३४) शिवमेना (उचारा) - मंत्रय (बंदु) जभव रासप - महादेख जानकर सीवीकाय - राजन श्रीरसागर वंचित – पंताबराव हल

वसप - हरिसिंग राटोट हिंगोली ( एकूण उमेदवार शिवसेना (उवादा) - नागेश आप्टोकर-पटील (माझ्संस्ट) - विजय गापणे

वेगवेगळ्या

# 'मराठा समाज रोष व्यक्त करेल'

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी



'राज्यातीस मराठा समाजालक खदशद मनात आहे. देतो. असे सांगृत

दिले नाही आणि मराठा समाजाच्य मुलांना धोका दिला. याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जवाबदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मगुद्धा समान आपला रोष व्यक्त करेल', असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निगदी येथे दिला. दरम्यान, निवदगुकोत उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे वना, असे आवाहनहीं त्यांनी केले.

मनोग जरांगे पाटील रविकारी पिंपरी-चिनवड सहराच्या दीऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मग्रठा समानाच्या पदाधिवारी आणि व्ययंकत्यांची चेट घेतली. त्यानंतर निगडी येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संबाद साधला, जरांगे महणाले, 'मराद्य समाजामध्ये शंधर टक्के येथ आहे समाजाच्या मुलांना भोका दिला गेला आहे. आरक्षण देऊ म्हणले; पण दिले नहीं, चाला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जवावदार आहेत. सम्यासोयन्याची अधिसूचना त्यांनीय पाढली. मराठा

आणि कुणवी एकच आहेत, यासाठी आधार पाहिले, असे महणाले. त्यात ज्ञालेल्या सर्वे**श**णात जवळपास ५७: लाख नोदी मिटाल्या, माइखक हे कहरे राजकीय मार्ग नसल्याने मी त्यापासून अलिज आहे. आम्ही ग्रज्यात कोणताही अवश्र उमेदवार दिलेला नाहो आणि कुणाला पाठिबाही दिलेला नाही. कोणी उभे गतिले असेल, तर त्यांचा वैगल्तिक प्रश्न आहे. त्यामुळे घोणीटी ओदोलनाचे : नान नामरू नका, समाजापे नान नामरू

#### ...तर विधानसभेला महाराष्ट्र काबीज करणार

सात महिन्यांत मी गृहमंत्री आणि सरकारचा एकही दाव यशस्त्री होऊ दिला नहीं. त्यांचा डाव पशस्वी झाला असता, वर मी समाज एकत्र केला आणि मीच समाजाला मातीत पातले असे हाले असते, जर सरकारने सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिले, तर विधानसभा निवडगुकीला संपूर्ण महाराष्ट्र कावीय करणार, ' असा इशाराही जरांगे पाटील -

राजकारणापेक्षा आरक्षण गरजेचे नाशिक : नाशिक लोकमधेच्या

रागेसाठी आमदी कुठलान उमेदनार दिलेख नाहो. अपध उमेदका किंवा रूपाला पाठिवाही दिलेला नाही. राजकारणापेका आरक्षण गरजेचे आहे. अशी धूमिका जरांगे यांनी मांडली.

# 'माझे वय काढू नका, हा गडी थांबणारा नाही'

म. टा. वृत्तसेवा, बारामती



'तुम्ही माछे नय कार्य नका, हा गडी थांवणारा नाही साथ देगाऱ्यांना

याऱ्यावर सोडवार नाही', अला सन्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पनार पक्षाचे अध्यक्ष शरद प्रवारांनी वारामतीकरांना

वरामती तालुक्याच्या दुष्काळी बाबाची शरद पवार यांनी पाहणी केसी. त्या वेळी उंजवडी पदार चेबे सामस्थाणी त्यांनी संवाद साधता. 'अनेक जग माझे

#### शरद पवार यांवा टीकाकारांना इशारा

वय हाल्याचे सांगृन टीका करतात. ल्या लोकॉनी माथ दिली, मी त्यांना वाऱ्याचर सोडणार नाही, शेवटच्या रकासायर्पंत जनहिताची कामे करीत राहणार आहे', असे सांगत शरद पवार यांनी सहकार्यांना आश्वस्त केले. 'मी कृषिमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातला प्रबंद मदत केली, त्या केटी मी ते कोपत्या पक्षाचे आहेत हे विवतते नहीं. ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत एवडेच

## 'बेलाला सुट्टी, मग मला का नाही?'

लोबांच्या हिताची जपणुब बरणे हेच माने काम आहे. मला नारामतीकरांनी आमदार, मंत्री, चार वेळा मुख्यमंत्री केले. संरक्षण, कृषिमंत्री केले. याकाळात मी एक दिवसाबीही सुट्टी बेतली नाही. मी ५६ वर्षे कायरत राहिलो. शेतात काम करणाऱ्या वैलांना शेतकरी सुद्री देतो, मग मला ५६ वर्षात एकदाही मुद्री दिली नाही. हे वागणे वरे नव्हे, ' असे मिरिकल विधान पवार यानी केले.

पहिले. कड़ी वर्षपूर्व मोदी यंती वारामतीला येग्वाची इच्छा व्यक्त केली. चरामतीत आल्यानंतर त्यांनी 'मी त्यांना योट धरून शिकवले असे सांगितले. क्षात्र तेच पंतप्रधान वेवची भूमिका येत आहेत', अशो टीका पवारांनी मोदीवर

#### सुप्रियाला साथ द्या...

'सुद्धियाने संसदेत जोरदार कामगिरी केली आहे. तिची संसदेवील उपस्थितीही ९० टक्क्यांहन जास्त आहे. भाजप य स्थानिकांची मंपूरी मोहण्यासाठी सर्वानी सप्रियाला साथ वा', असे भावनिक आवाहनही पवार यांनी केले.

#### म. टा. प्रतिनिधी, विपरी



आणि नियदणुक्तीच्या काळात बाब्सा देना,' असा सल्ल उपमख्यमंत्री अनित पंचार यांनी सोमनारी

कार्यकरपीना दिला, 'अक्टबांबर विश्वास देव नकः," वाकडेरी त्यांनी तथ वेचले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाकृतीये उमेदबार श्रीरंग बारणे पांच्या प्रनारार्थ काळेबाडी येथे घटक पशांनी संयुक्त बैठक जाली. 'दादांनीच मला इकडे पाठवले असल्याचे सारू खोटे

#### मावळात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

'मैत्री आणि नाते बाजूला ठेवा'

आहे. मी कोगाला कुठे पाठकले नाही. अफवांवर विस्वास ठेवू नका, हलक्या कानाचे राह नका, कितोही मैत्री किया नाने असले तरी निवडगुकीच्या काळात विरोधी पत्रातील उमेदवाराला भेट्र नका. ही निवडणुक गावकी-भावकीची नाही. देशाऱ्या विशासासाठी आणि सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे', असे ते म्हणाले. नाराजी, रुसवेषुगवे, मानपान

वानुला ठेवून सर्वानी एक नुदीने काम

दिला. तर, जोणत्या पश्चाचा उमेदवार गाचा विचार न करता महायुतीचा उमेदवर समजून काम करण्याचे सूचना सामंत पानी यायेळी केली. राजकीय स्थित्यंतरे होतातच' मागील निवडणुकोत अवित पवार

करण्याचा सल्ला मंत्री पाटील यांनी:

यांचे चिरंत्रीय पार्ध पदार यांच्या विरोधात औरंग बारणे यांनी निवदणुक जिंकली; तसेच २०१४च्या निवडणुकीतः दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप विरोधात होते. आजच्या परिस्थितीत सर्व जग एकत्र काम करीत आहेत. राजकारणात स्थित्यंतरे होत असतात, असी प्रतिक्रिया औरंग वारणे यांनी व्यक्त

## रावेरमधून श्रीराम पाटील?

पुणे : राष्ट्रवादी कप्रिय सरदचंद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ च्यदये पुन्हा भाजपवासी होत असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभ मतदारसंघाचा विद्या सुटल्याची शक्यता आहे. या ठिवरणी भाजर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पश्चातून राष्ट्रवादी कविस शस्द्रचंद्र पवार पश्चात आलेले उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावावर त्तिकहामीतंत्र झाल्याची महितो सुत्रांनी

खंडसे यंच्या स्नुधा अगि भागपच्या क्षिप्रमान खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी'च्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिमी खडसे; तसेच संतोष यौधरी, रखोंद्र पाटील आणि श्रीराम पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीवरून शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्य मोदीयांगेत सोमयां है बराब खल जाल्याचे सुत्रांनी सारितते. वरामतीत्रमाणे 'नणंद विरुद्ध भावनय' असा सामना रोहिणी खडमे यांनीय टाळल्याची शक्यता आहे. एकनाव खटसे यांचा लवकरच भाजपप्रवेश होणार असल्यच्य पारनंश्मीनर रानेर सोकसभ उमेदवारीवरून मतदारमं वा च्या राजकरण तामले आहे.

## मंत्र्यांच्या गाडीला धडकून भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

वृत्तसंस्था, वेगदुरू

केंद्रीय कृषी शस्यमंत्री शोधा करंदलाने यांच्या कारच्या दरवाताची धटक वसल्याने दुवाकीवरील बाजप कार्यकर्त्यला वसने चिरदले, ही घटना सोमवारों के. आर. पुरम येथे घडली, प्रकाश असे मृताचे नाव असून त्याचा नागीन मृत्यू झाल्याचे पोलिसांनी मागितले

करंदलाने मतदारसंघातून लोकसभा निवडणूक

त्यांनी गाडीचा दरवाजा उपदताच प्रकाश त्यावर आइव्हला आणि खाली पडला. त्याचकेळी पाठीमागुन येगाऱ्या बसने त्याला चिरहत्याने त्याचा जागीच मत्यु साता, असे मंत्री म्हणाते. खडीव दरवाना कांद्रसाने की अन्य कोणी उघडला हे कब्दू शकलेले नाही, या घटनेनंतर करंदलाने यांनी पत्रकारांशी बोलताना, प्रश्नाश याच्या निधनावा शोक व्यक्त केला, 'प्रकारा आगवा निष्ठावान कार्यकर्ता होता. आम्ही

## 90 asianpaints

एशियन पेंट्स लिमिटेड

सीआवएन: L24220MH1945PLC004696 नोंदगीकृत कार्यालय : ६अ, सोतीनार, सांताकुत्रा (पूर्व), गुंबई-४०० ०५६ दुरुवनी : +९१ २२ ६२१८ १००० वेबलाईट: www.asianpainta.com

科本 investor relations@asianpaints.com

#### टपाल मतदान सूचना आणि रिमोट ई-व्होटिंग माहिती

सभारादांना ह्यादारे सूचना देग्यात येत आहे की कंपनी व्यवस्थापन (प्रशासन आणि व्यवस्थापन) निवनावनी, २०५४ व्या निवन २० आपि २२ (संवैधानिक फेरफार (सं) ध्या आणि/किंवा वेजोबेजी करण्यात आसेल्या अंगलब्यज्ञयाँ।) सह वावल्या जाणाऱ्या शंयनी कायदा २०१३ च्या करना १०८,११० आणि अन्य लामू तस्तुदी कंपनी कराहर नंत्रातपद्भरे ('एनसीर') जारी वारायात आलेला साधारा परिप्रका का. ०९/२०२३ रिगॉकित २५ सटेंबर २०२३ आणि एनसीएटारे केटोकेकी जारी करम्यात आलेल्या अन्य कंबंधित परिपत्रकामधील मार्गदर्शक तत्ते, भारतीय प्रतिभूती आणि विशेषय मंडळ (शिल्टिंग ऑप्लिमेशन अँड डिसक्लोझर रिकायसँटस) नियमावती २०१५ च्या नियम ४४ आणि अन्य लान् असलेल्या कायदे आणि नियमावती खांच्या अनुभंगाने कंपनीने टमाल मतदान जूचना इलेक्ट्रॉनिक बद्धतीने ज्या समासदांच्या क्रील आपश्रीची नोंद संयनी किंवा डिचॉक्रिटरीज झांच्यातडे सरम्यात आली आहे आपि ज्यांची नारे **सणिवार, ३० मार्च २०२४** अनुसार कंपनीच्या सन्तकदांची नॉटक्ही आगि द्विजेदिवटरीज द्वारे राख्यत्या जाणाया लागायी मालकांच्या नॉटक्हीमध्ये आली आहेत, त्यांना खालील विश्याकर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल गतदाना द्वारे कंपनीच्या रागपाग धारकांची सहगती गिळविष्यासाठी सोणबार, ८ एप्रिल २०२४ रोजी पाठविले आहे.

要.	उरावाचा प्रकार	उराव		
9.		डॉ. गोपीचंद कट्रामइडा (डीआयएम: ०२४७५७२९) यांची कंप्सीये स्वतंत्र संवालक म्हणून १ एप्रिल २०२४ पासून ३९ गार्च २०२९ वा कालावधी पर्यंत सलम ५ वर्षे पदगार स्वीकरण्यासाठी नियुक्ती करणे		
2.	सामान्य	३१ मार्च २०२४ रोजी संज्ञान्या आर्थिक वर्षसाठी कंपनीचे कॉस्ट ऑडिटर पदांवर नियुक्त करण्यात आतेल्या जोशी आपटे ऑपड असोनियटस, कॉस्ट अकार्यटेटस (फर्म रॉजिस्टेकन क.: २००२४०), प्रांना विक्या जासाऱ्या मानधनाचे प्रमाणीकरण.		

कंपनीने, रिमोट ई-ब्होरिंग सुविधा उपसब्ध करून देण्यासाठी एमसीए दारे अधिकृत कसलेल्या नॅकनल सिक्युरिटीज डिपॉकिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") ची सेवा घेठली आहे. रिमोट ई-मतदानाची तक्तीलवार प्रक्रिया पोस्टल बॅलेट नोटिसचा एक भाव म्हणून सूचीबद्ध केली आहे.

रिमोट ई व्होटिंगसाडीच्या पाउतेसाठी कट ऑफ दिनांक	शनिबर, ३० मार्च २०२४
रिमोट ई-व्होंटिंग चुरु होण्याचा कालावधी	मंगळवार, ९ एमिल २०२४
रिमोट ई व्होटिंग कालावधी समाती	बुधवार, ८ मे २०२४

क्या लक्षात घ्या की सभासदांच्या सहमती किंवा असहमतीया व्यवहार केवळ रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारेच होईल. सभासदांचे मतदानाचे हक हे कट ऑफ दिनांकरना कंगनीच्या भरमा करण्यात आरोज्या समगान मांडवतानच्ये त्यांच्याकडे अनासेल्या समगानांच्या प्रमाणात असतील.

कट ऑफ दिनांकाला सदस्य नललेल्या व्यक्तिने ही सूचना केवळ माहितीच्या उदेशाने हातावावी. सकद तरावावर मतदान झाले की, सदस्यांना नंतर त्यारा बदल करम्याची परवानमी दिली जागार नाही.

रिमोट ई-व्होटिंग बुधवार, ८ मे २०२४ तेजी साथ. ५.०० वा. भापचे नंतर करता येकार नाही आमि त्वानंतर रिमोट ई-व्होटिंग प्रयाली एनएसऔएलट्रारे अकार्यक्षम केली जाईल.

संवालक मंडलाने टपाल मततानासाठी ई-मतदान प्रक्रिया निष्यक्ष आणि पास्ट्रशंक पद्धानि पार पाढण्यासाठी श्री नकरंद एम. जोली (समासद क्रमांक: ५५३३, सीओपै: ३६६२) यांची नियुक्ति वेब्सी आहे, स्वांस्य गैरहनेरीनाळे श्रीमती बुनुप्रिनी भातेराव (सभासद बन्नांवर ६६६७, सीओपी: ६६९०), भानीदार, मरनंद एम. जोशी खाणि कंपनी, कंपनी सबिवें, यांची स्कुटीनाइक्तर म्हणून नियुक्ती केली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या <u>www.esianpaints.com</u> या संकेतस्पालयर, नंत्रानल सिक्युनिटीज व्रियंत्रिस्टीज लिपिटेक्या <u>www.esosing.nadl.com</u> या संकेतस्थळावर आणि कंपनीचे समपाग सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एकस्वेजच्या, बीएसई शिमिटेकच्या ("बीएसई") <u>www.beeindie.com</u> आणि नेंदानल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिनिटेडच्या ('एनएसई') <u>www.nseindia.com</u> या संकेतस्थळांबर उपलब्ध आहेत.

सभाग धारक ज्यांनी इलेक्ट्रांनिक रवरूपात माम धारमा केली आहे आमि ज्यांनी त्यांच्या ई-मेल किंवा केव्हायसी तपशिल अपडेट केलेला नाही त्यांना भिनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या शंबंधित हिमोडिहरी पार्टीशिपेंट हारे शङ्का देण्यात आलेल्या प्रक्रिये अनुसार त्यांच्या हिमेंट खाल्याचा तपसील नोंद/अपढेट कराया. समागा धारक ज्यांनी प्रत्यक स्वरूपत पान धारणा केली आहे आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल किया केव्हायसी तपसिल अपढेट वेखेल नहीं जाना विनंती करुवात केत आहे की जानी नकूर वपविल कंपनीच्या विकट्टार आणि ट्रान्सकर एवंट ('आस्टीए') लिंक इनटाईम इंडिया प्राय्प्टेट तिमिटेड (पूर्वीचे टीएसआर वन्सल्टेट्स प्रायव्हेट तिमिटेड) हांच्यावदील विहेत अर्ज आयरसआर-१ मध्ये भरवा. समनाग धारक संबंधित अर्ज वंयनीच्या https://www.asianpaints.com/ShareholderServiceRequest.html यसन देखील प्राप्त करा शवशील,

पर्वावाने, तुम्ही तुमच्या ई-मेल आपशीयी गोंद आरटीएकडे तातपुरूचा आधारावर करून ट्यल मतदन मतदिकोची सुवना मिकव्यसाठी https://kiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html या लिंकला मेट देउल सोमवार, २९ एप्रिल २०२४ रोजी किंवा त्वापूर्वी, त्वामध्ये मार्गदर्शन केल्यानुसार नोंदमी प्रक्रिया पूर्ग करून करता वेईल.

रिमोट ई-व्हेटिंग संदर्भात तम्बीजसाठी कृषण ट्याल मतदान सूचनेवा संदर्भ घ्यावा. इतेक्ट्रीनेक पद्धनीदारे मातदानाबी संबंधित कोमत्याही समस्या/तकारीसाठी www.evoting.nadi.com या रचळवन डाज्यलोड प्रियायमध्ये जनलब्ध असलेल्या क्षेत्रबेटली आरवड क्रेबन्स ('एफएबयू') जापि सम्बाग धारकांसाडी असलेल्या ई-ब्होटिंग युक्रर गॅन्युअलबा संदर्भ प्याबा किंवा +९৭ २२ ४८८६ ७००० या दुरुबनी क्रमांकरवर संपर्क साधावा किंवा श्री. अगित विकास, सहाय्यक जवाय्यक, एनएसडीएल किया आणि श्रीमती वल्लवी न्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थायक, एनएसडीएल ह्यांच्याशी <u>evoting@nsci.com</u> वर आवेदन पाठवा.

स्कृतिनाइकर त्यांचा अहवाल ई-क्हेटिंगची फननी पूर्व झाल्यानंतर कंपनीच्या अध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या द्वारे अधिकृत करायात आलेल्या कोणत्याही व्यतीकठे सादर कर्ताल आणि निकल सुक्रवार, १० में २०२४ रोणी सार्व. १,०० वा, माओ किया त्यापूर्वी आहेर केले आतील, आहेर केलेले निकल स्कूटिनाइकर यांच्या अहवाला सोवा कंगनीये खेशरास्थळ www.asianpaints.com आणि एणरसद्वीएलच्या खेशरास्थळ www.evoting.nssil.com वर अध्यक्षां किया अध्यक्षां वारे अधिकृत करुपात आलेल्या कोणरपाही व्यक्तिने सादर वेक्यावर ताबोहतीय जनलव्य करुप्यत धेईल. निकाला सोवत स्कूटीनाइसर यांचा अञ्चल बीएसई आणि एणरसई जये कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहे त्यांना ताबोहतोड पाठविले जातील.

> एशियन पेंट्स लिमिटेड वररेता स्वासरी/-आर. जे. जयमुख्यन सीएकओ व कंपनी सेक्रेटरी

बदस्य प्रशिव

## महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

ran पेंड्रिट, ३ व माराल, बीब महुन शिवम रोड हा. ८. और सर्वजनकरीर, हीत (पूर्व) पुँची – see coo. हुमानी झ. रक्षणाच्याव/रक्षणाव्यतः Enait par@npti-govin; Webb: http://www.mpti.govin जाहीर सूचना

विषयः पर्शितक स्वेरविरकार्त सेट्रीकृत विशासित वर्षादक स्वाक्त्रमें (ईमीजर) पोर्टासर करवादस अध्यादम अभि ब्रीट-शालक (PBOQ) अभि भावितक तथल पुनांक्रिया अधीर (PMPQ) शांकी जीता है. पर्याचना, वन असी प्रधानन बदान संधानयान (MoEPCC) दिनांच १६ चेब्रुवारी २०२३ लेगी प्रवास्ति

समय नामस्यापन (PMM) विरायानार्थ चीच्या दुरुवतीनुसार प्राविद्रस प्रितिशास्त्री विरातार्थन प्राप्तात ज्ञाबदारी पुरसर (EPR) अधिसूचित पार्रदर्शक ताबे प्रत्यवक, जावजातर जानि ब्रेंड-पातक (PBOs) अभि प्लानिटक रापन पुनर्राक्रिया नयोग (मध्यम्) वांचेनार्या निर्मा देशीली आहेत. स्ट्रा अधिसूचित (ईरीजार) पार्रक्षंत्र कर्णानुबार कांने ईरीजार स्थितन पूर्व करण्यात्रवरी केंद्रीय प्रकुष विशेषर सक्कावे (CPCS) विकरित केंग्रेट्य केंद्रीयुक्त ईरीजार पेटेलवर मंद्रियी करणे जावरक जाते.

करात्म, उत्पातका आणि ब्रेंड-पामक (PBOs) होनपेशा नामन राज्ये/केंद्रशतिमा प्रदेशवंग्यं कार्यक असन्दान केन्द्रीय प्रदूषम ग्रंडबाकदुन (CPCB) तथा करू एक किया दोन कर्न्य / केंद्रमधित प्रदेशांगर्य कार्यना असञ्चाम संबंधित राज्य प्रदूष्ण विद्यान नात्यात्रपूर (\$PCS) गोदणी देने आसारण आहे. तसंग, प्लातिहरू सम्बद्ध पुन्तंत्रीया उद्योगमा (PMPL) मा समेपित सम्ब प्रतुपन निर्वतन पंडमानङ्क नीहरी प्राप्त करने आसारक आहे.

ईबीजल पोर्टल (<u>क्षेत्रक:Negripalic.cock.cov.)गरिशंबक(त्रीकाक)</u> ०५ एविल २०२२ नोजी बुक्त कर असे. तथारि, जसे अध्यक्त आसे जाहे की अनेत जन्मदक, आगलदार आणि ब्रेंड-मानत (PBOs) अभि पारिटक क्या पुर्वक्रिया उद्योग *PHP*% अनुस्त्री गोंदरी न करता त्यांचा व्यवसाय बास अबोट य प्लामिटक वयरा व्यवस्थातन (PWV) नियम २०५६ अन्यये सुध्यतित केन्त्वनुसार प्या तस्तुर्वाचे प्रदेशन क्या आहे. भाविता स्थान ध्यानकार (PMM) निज्ञ, २०१६, व्या तस्तुर्वभूतर वर्षे सम्पन्न, अस्तारण आणि हैंड-मानक (PMCs) जाने प्लान्टिक कान्य पुर्वावित्य प्रयोगान (PMPs) केन्द्रीय प्रकृत निर्वाय

पहराष्ट्र प्रदूषर निर्मात पंडमानदूर गोठनी गित्रविष्याराठी सूचित करम्याताठी ही नोटीम जारी कारी जात आहे. न्य उत्पद्ध, अध्यक्षर लागि हैंड-मानल हम्छट्य र पुत्रक्रिया ज्योशी हम्मान् निवर्शन जनवृत्र जनवद्गी (हम्म) नेंडरी केरीली नहीं ताली इंडेशन गेटेलम नेंडरी बनारी, तरीय नोद्यीतार्थः वृंदेशार पोर्टलसर अपलेड केलेला पीआवर्षीओ/पीडब्ल्यूरेला सर्वदर्शन निवन्तार्थीता

रापर आणि पानक कार्यज्ञणातीच्य (SCP) बाल कक्त श्रक्तवार, वर्तम निकानो अनुवासन न कामान्या जात्रेयात प्राधिकत (शासक कामान), १९८२, आंत्रीत करोत करवाई करवाल केहेल, म्यानको प्राधिकतीत नुकानक परवाई आवत्रले आणि कामाना केह करने पारासकत तरपुर्देच्य रागांत्र आहे पायी कुनात नेद प्याची.

well-(शॅ.कविनाश प्रावणे, ११. प्र. से) स्टबः पुरर्द **Reiv**: 00/08/2028

बाद् प्रदूषर निवंत्रत शे

लदवत असून निवडणुक प्रचायदरम्यान त्यांच्या बुटुंबासोवत आहोत', असे प्रथरश त्वंच्या तापवपठोपाठ जत त्यांनी पत्रकारांशी बेलताना संगितसे. मध्य रिखे मुंबई विभागातील विविध करमें

मेव इक्तरोचे दुरस्ती, व) करपाण (एनएमार्व 1) - चेएम र, १ए, ६/३ आणि ६/७ ज्योन प्लेरपीर्न पृथ्यमध्ये गुधान्यः अंदर्शितः मृत्यः र ३८१.२० ताळः प्रतीः र ३४०६००.००, पुरीता कालावधीः १२ वरिते, अत्यद, २, व्यापाचे जाकः २ मचीजाते स्तरि, श्रीवेतनागार्थ विश्वापात रेशने पैदेशनान चरिता गत्रकान्याची नियुक्ती करून ट्रेंक ग्रेट्रेनिंग, ओव्हरित मूल्पा र १४०,२० लाख, इरते। र १४०१००,०० पूर्वत बालाबबी: २४ मीले. अ.ब.३. बानाचे नात: शी, शीई(व(एरर) सेएसएस्टी अक्रान्तरीतेल एसरपटी-केळनरून कियापररामान विविध शिकाची सीमा सिंबीकर टक्रम मोलिटर कंग्रेजिएस ( दीरापती) कचन शंतकन व्यवस्था, अंदायित मृत्यः र २०२,४९ लाकः झातेः र २८५३+४.००; पूर्तमा कालावनीः ६ गरिने, अ.स.४, कामाचे नाक अ) केनेद्रों ते केएचरीवार आपि केनेद्रों ते एतरतात एवंड तेना इम्बर्गीची मुखरण, व) एडीईएन एन एजर्जरून ओर्जन क्वरेंसरची राजनेची संबस्य रोजन्यसारी हाराज्यात गर्मात आसी.V (+0 मे.), अससी/V (५६ मे.) अपि आसी/III (३० मे.) प्रसारम्य क्षारंतिने पुनर्तसन, अंदर्शित मूल्यः १ ५६३.०८ लाकः इतके १ ४३१६००,००; पृतेता कालाक्यीः १ २ मंत्रिने, अ.आ.५. करवाचे बाधः चवचाय-क्षेत्र विचान पाल, द्वारा, महान, कुली, विद्याचित्रा, पारक्षेत्रा, निक्रोधी, चीहुर, गुरुंद, उसे, बळाना, दिस (स्कूम १२ स्थानके) येथे कवाची व्यतस्य आणि एउडोसीस्य पृथानवाची सुधरण जात धवनांच्या अविरोध सुधरण/पूनर्वाच्यीच समवेश आहे. अंद्रावित पृष्यः र १८९०.८० राज्यः इरते: र १९८९००.००: पूर्वना कालावशी: १५ महिने, आस.६, कामाचे नाज: अ रार्थं पर विषयात एक नेरिक्ट, सर्दिवेटिन, प्राव्येटिन, नेरिक्ट वेटिन, चेर्टन फेसबर रिटिक्ट वॉल, सदस देन प्रदान फलन रनेल क्र. १६ थे पूनवंतन. म)(ए) एवर्ड घर विषयातील तीकेडक्न्यू-एरएवारी दलनान মির জানি মাচন লয়গরা ইকার্যান দ্বীলার মনিটার্যায়র নিমল লয়ণ (রাজ্য আনি মির) বা চৌন ी ver का बीबी टोक्समाहै रूप मीटर अभि विशेश सदस्य (निव्ह) कर बोक्स ve कब बीबी टोक्समाहै रूर चेराने फेल्क्ब प्राव्हरित जिल्का, (ची) विक्रोचेट ऋषि छेल्य द्वितित और बच्छान कियी ११६/५० का रेल्पे च्याची बाजून १०० मीटर कर मूलकान रम्यानाचे पंत्रधान, अंद्राचिता मूल्यः १ ५८०,०३ ताका हारहे: १ ४४०००,००; पूर्वत ब्यलक्षी: १२ गीने, अ.क.७, ब्यमचे नथ: १) ग्रेटल, संजन एउटोडी केपायदन रहे ) कियो १५/११-१३ यक्तन प्रतिपत्रेकडून चैटर क. ७४८ वर्षीत नाट करने (कावत दरकोर्स वारी अमतेती क्राचीतपे(रेम जांग ताची मिलेवट सम्बोक्ट आहे), १) वरि, वीईएर (ओरचरस) क्षंत्रांत कियी १५/१४४-१४६ वरील एकबोबी ते धीएलए क्षेत्रन पर्यंत सहद्व ट्रेन वाल व्यक्ति बंडोच राजा त्रवेच चीएतर्-बर्विश्रीआमध्यम् स्टेशन एरम्बन कर्वजनिक एरःक्षेत्रीचे दुस्तने, अंद्रशित मूल्यः र ८४.४४ लाक: इतरे: १ १६९-१०,००: पूर्वता ब्यालाकबी: ६ महिने, अ.क.८. ब्यामाचे नाव: सन्तै रोह - स्टीका देचे शोकरही वर्षात कंतरंत राज्याचे दुरततो. अंद्राजित मुख्या र ११५८म् लाख् इतहे: र २४४५ ४८,४४ पूर्वता कालावाधीः ९ महिले. अ.वर.६. व्यामाचे नातः छ) एतीर्वान एनएलकेश्री विभाग क्षेत्रके जेएलने ब्रॉलनी, सन्त्राडः कार्सड, तुर्ने गुड्स शेट, र्जीन रूमा आणि इतर रोज इन्सारीच्या सर्व सम्बदेशक इक्सन देखधानीच्या मध्यंचाली रेंडरिन चर्चियेच. (शेन वर्षमाती), ब) एडीईएन एवर्गमेडी विषय क्षेत्रके नेएको बोलके, सरकार कारतेत, तुनै पुरूर तेत, रॉफ रम्य अपि इस सेस इम्पर्याच्या सर्व सम्बन्धक इमाल देखकालेच्या कार्यासते रेडिंग परिवेस करेता सहित्यका पुरुत्ता, ( सैन कार्यासते) अंग्राजित मृत्यः र ४४८.१२ त्रावः इस्तेः र १००१,००.४०; पूर्तता कालाकवीः ५५ महिने. (1) उपरोक निविद्यांको निविद्य समानीची सारीख अणि वेळा आक्र. १.२. ३ अणि ४ करिता २२.४४.२४१४, आक्र. , आणि क ऋतिता १.०५,२०२४, श्र.क. ५ फरिना २९.०४,२०२४, श्र.क. ८ श्राप्ति ५ गानी ६.०५,२०२४ ऐसे ११:०० जानेक्पी अभि ११:०० जानेका उपसम्बन केवेल II) संबाद विवेदकारेंच किसी करण्यात नेते की, निर्विदेवे तनतील, काही असल्यार, लाजकी वेससदद www.ireps.gov.in ल पेर वाचे. III) निरिद्धका वर्तन (-निरिद्धाने केवल केवाइर www.leeps.gov.in च्या पान्यावर्ने इतेक्ट्रीनक स्वरमात राज्याचे होठ सम्बद्धाः आणि ई-निर्मादेखारी मेन्युआत देखार राद्या करण्यम् परायानी नहीं, गेंन्य क्रमी, जर क्रोमी हाटर केल्याम से उपडले जन्मार नहींन वर विन्यावन पेसले जन्मार नहींस. [V] बोलो पुरस्त एसता ई-वेपेंट नेटरोड्डरे रोख स्थानपत सिंग्य शेडद्वाच कर्यारोचार बीस शॉफ इंडियासडून पीर पेटी बीहरून स्वरूपार किया चित्रदा सम्पद्धानेको कहा केल्कामणे जन केली बाहेग, V) पुरीस चीकरोबारी, संप्रकं विवर्षय रेल्वे जनस्यातक (कार्गे) कार्यालय, गर्च्य रेल्वे बांच्वारी दुरवार्ने क्र. +२२-१७%/६३२३ मा मंपके सामाज VI) हो जिल्हा मर्काजनिव खोटी फोरग आदेत २०१७ दिनांकीर १६-१९-१०१७ वे पातन करते. विवेदेवे संपूर्ण तमसैत वेबलाइर www.incps.gov.in का रणतमा आहेत. निर्देश संपूर्व तरावेल विकारीय हेल्वे व्यवस्थापक (कार्वे) व्यवस्था, मुंबई सीएसएस्टी यांच्या

विकाम : मुंबई दिगांक : ८ एप्रिल २०२४ खुली ई-निविध भूगना झ. सीआर-दीआरहम(डक्प्यू)बीबी-२०२४-०८ अर्थेश ०४.०४.२०२४